

६७

वा वार्षिक
अहवाल

सन २०२४-२०२५



SS Bank

The Satara Sahakari Bank Ltd.

दि सातारा सहकारी बँक लि.

॥ तुझिया कार्याचे अखंड चिंतन, हीच आमुची साधना ॥



बँकेचे संस्थापक
स्व. बाबुराव हरी शेते
माजी महापौर, मुंबई

संचालक मंडळ



ज्ञानेश्वर वांगडे (भाई)

अध्यक्ष

संजय बाबुराव शेते

उपाध्यक्ष



 **संचालक मंडळ** 
(२०२०-२०२५)



शामराव पिसाळ



शामराव मोरे



उत्तम साळुंखे



प्रशांत गुंजाळकर



संपत शेवाळे



सुरेंद्र शेते



जयसिंग होटकर



रघुनाथ गुरव



गोरक्ष पारगांवकर



श्रीमती दमयंती आचरे



अॅड. सौ. भारती पाटील



नितीन गवादे
कर्मचारी प्रतिनिधी



अशोक भिसे
कर्मचारी प्रतिनिधी



विनोद हळदणकर
मुख्य कार्यकारी अधिकारी



नोंदणीकृत कार्यालय : भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला, नायगांव वडाळा रोड,
वडाळा, मुंबई - ४०० ०३१.

* विषय सूची *

अ. क्र.	विषय	पान क्र.
१.	वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना	२
२.	अध्यक्षांचे मनोगत व महत्वाच्या घटना	४
३.	बँकेचा ताळेबंद, अनुत्पादित कर्ज तरतूद व प्रगतीचा आलेख	१०
४.	ठेवी, रोकड व गुंतवणूक	११
५.	कर्जे, कर्ज वसुली, अग्रक्रम कर्जे व नफा वाटणी	१२
६.	तपशील	१३
७.	बँकेच्या प्रगतीची वाटचाल	१४
८.	वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल	१५
९.	ताळेबंद पत्रक	१८
१०.	नफा-तोटा पत्रक	२०
११.	परिशिष्ट	२२
१२.	कॅश फ्लो स्टेटमेंट	३१
१३.	हिशेब पध्दतीची माहिती	३२
१४.	भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे प्रसिध्द करावयाची माहिती	३८
१५.	अंदाजपत्रक	४५
१६.	अनुत्पादित कर्जे व तरतूद	४६



नोंदणी क्र. : २९७३७ दिनांक १५/११/१९७१

नोंदणीकृत कार्यालय : भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला, नायगांव वडाळा रोड,

: वडाळा, मुंबई - ४०० ०३९.

दूरध्वनी

: २४१२४७४३ / २४१४६३७९ / २४१४६४७८ / २४१३९७०७ / २४१८०४१७

ईमेल

: info@satarabank.net

वेबसाईट

: www.satarabank.net

*६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना *

(फक्त सभासदांकरीता)

या सूचनेद्वारे बँकेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, बँकेच्या सभासदांची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक २५ जुलै, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा. भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, नायगांव वडाळा रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३९ येथे खाली नमूद केलेल्या कामकाजावर विचार करण्यासाठी भरणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर हजर रहावे ही विनंती.

*सभेपुढील विषय *

- १) दिनांक २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संपन्न झालेल्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- २) दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षाचा अहवाल व वैधानिक तपासणी झालेला ताळेबंद व नफातोटा पत्रक वाचून स्वीकृत करणे.
- ३) सन २०२४-२०२५ च्या वैधानिक लेखापरिक्षकांनी दिलेल्या तपासणी अहवालावर विचार विनिमय करून स्वीकृत करणे.
- ४) सन २०२३-२०२४ च्या वैधानिक लेखापरिक्षण अहवाल दोष दुरुस्तीची नोंद घेणे.
- ५) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पूर्व मान्यतेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ करिता करण्यात आलेल्या वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्तीबाबत नोंद घेणे.
- ६) मा. संचालक मंडळाने सन २०२५-२०२६ च्या सादर केलेल्या अंदाज पत्रकाची नोंद घेणे व सन २०२४-२०२५ या वर्षात अंदाजपत्रकीय तरतूदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- ७) बुडीत वर्गवारीत कर्ज येणे बाकी रक्कम असलेल्या संबंधित कर्जदाराकडून वसुली करण्याचे सर्व अधिकार अबाधित ठेऊन निर्लेखन (Write Off) करण्यास मान्यता देणे.
- ८) संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- ९) एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत दिलेल्या सवलतीची नोंद घेणे.
- १०) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.

नोंदणीकृत कार्यालय :

भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला,

नायगांव वडाळा रोड, वडाळा,

मुंबई - ४०० ०३९.

दिनांक : १० जुलै, २०२५

संचालक मंडळाच्या संमतीने

विनोद सदाशिव हळदणकर

मुख्य कार्यकारी अधिकारी

* विशेष सूचना *

- १) गणसंख्येअभावी सभा तहकूब करावी लागल्यास अशी तहकूब झालेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर म्हणजेच सायंकाळी ठिक ५.३० वाजता सुरु होईल व त्या सभेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही.
- २) सर्व सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यात आलेली आहे. वार्षिक अहवालाची प्रत www.satarabank.net या बँकेच्या वेबसाईटवर प्रसारीत केली आहे.
- ३) बँकेचा वार्षिक अहवाल मुख्य कार्यालयासह आपल्या जवळच्या शाखेत उपलब्ध असून सभासदांनी घेऊन जावा.
- ४) बँकेच्या हिशेबासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास अथवा काही विधायक स्वरूपाच्या सूचना करावयाच्या असल्यास सभासदांनी लेखी स्वरूपात बँकेच्या नोंदणीकृत कार्यालयात मंगळवार, दिनांक १५ जुलै, २०२५ पर्यंत कराव्यात.
- ५) ज्या सभासदांच्या शेअर्स व बचत खात्यावर के.वाय.सी. पूर्तता नसेल व राहण्याच्या किंवा व्यवसायाच्या पत्त्यात बदल झाला असेल, मोबाईल नंबर रजिस्टर नसतील अशा सभासदांनी नजीकच्या शाखेत जाऊन के.वाय.सी.ची पूर्तता, पत्त्यात बदल व मोबाईल नंबर अपडेट करून घेण्यात यावे.
- ६) सभेस येताना पासबुक अथवा ओळखपत्र सोबत आणावे.



नोंदणी क्र. २९७३७/१५.११.१९७९

भारतीय रिझर्व्ह बँक लायसन्स नं. : युबीडी/एमएच/३८६ पी/१४.०४.१९८४

सन्माननीय सभासद बंधू/भगिनीनो,
सप्रेम नमस्कार वि.वि.

प्रथमतः बँकेचे संस्थापक-अध्यक्ष स्व. बाबुरावजी शेठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुन ६५ वा वार्षिक अहवाल व त्यासोबत दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेरचा नफा-तोटा व ताळेबंद पत्रक मा. संचालक मंडळाच्यावतीने आपणासमोर सादर करित आहोत.

भारत सरकारने पायाभूत सोयीसुविधांकरीता केलेली गुंतवणूक पाहता व सन २०२४-२०२५ जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चिततेचा परिणाम लक्षात घेता RBI ने पुढील आर्थिक वर्षाकरीता देशाचा आर्थिक विकासाचा दर ६.५% इतका अपेक्षित केलेला आहे. RBI ने सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात पहिल्या तिन तिमाहीत व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. मात्र माहे ऑक्टोबर, २०२४ मध्ये आपले धोरण Withdrawal of Accommodation वरून Neutral असे केले. माहे फेब्रुवारी, २०२५ मध्ये RBI ने रेपो दर ०.२५ पॉइंट बेसिसने कमी करून ६.२५ इतका केला. सदरची कपात माहे फेब्रुवारी, २०२३ नंतरची पहिली कपात होती. तदनंतर RBI ने बाजारात पर्याप्त तरलता (Liquidity) पूर्ततेसाठी दिनांक १४.१२.२०२४ व दिनांक २८.१२.२०२४ रोजी अनुक्रमे Cash Reserve Ratio (CRR) ०.२५ पॉइंट बेसिसने कमी केला व भविष्यात जून महिन्यातील MPC बैठकीत पुन्हा ०.२५ बेसिस पॉइंटने कमी करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बँकेच्या ठेवी व कर्जावरील व्याजदरावर होऊन नफा क्षमतेवर होण्याची शक्यता आहे.

RBI च्या मार्गदर्शक निर्देश (RBI Directives / Guidelines) व बदलती आर्थिक धोरणे यांस अधिन राहून बँकेने वेळोवेळी व्यवसायाचे नियमन केलेले आहे. RBI च्या व्यवसायीक अनुशासन (Corporate Governance) या मार्गदर्शक तत्वास अधिन राहून बँकेने कामकाजात सभासदांचे व ठेवीदारांचे हित जपून पारदर्शकता (Transparency) निर्माण केलेली आहे. अधिकारांचे जास्तीत-जास्त विकेंद्रीकरण करून निर्णय प्रक्रियेमध्ये सुलभता व व्यवसायीकता निर्माण केलेली आहे. त्याकरीता संचालक मंडळाच्या विविध समित्या कार्यरत आहेत. बँकेने गतकालावधीतील असलेल्या आव्हानांचा सखोल अभ्यास करून त्यावर मात करण्याकरीता विविध प्रकारची सुसंगत धोरणे (Policies) आखलेली आहेत.

RBI मार्फत करण्यात येणाऱ्या नियंत्रण व पर्यवेक्षण पध्दतीत आमूलाग्र बदल केलेले आहेत. बँकींग नियमन कायदा, १९४९ (Banking Regulation Act, 1949) मध्ये केलेल्या सुधारणांमुळे नागरी सहकारी बँकांवरील दुहेरी नियंत्रण पध्दत संपुष्टात आलेली आहे. नागरी सहकारी बँकांमध्ये व्यवसायीक अनुशासन (Corporate Governance), जोखीम व्यवस्थापन (Risk Management), अनुपालन (Compliance), माहिती व तंत्रज्ञान व सायबर सुरक्षेची सज्जता (IT Infrastructure Cyber Security) आणि मानव संसाधन (Human Resources Development) विभागाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. बँकींग व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या जोखीमांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने कर्ज जोखीम (Credit Risk), बाजार जोखीम (Market Risk), तरलता जोखीम (Liquidity Risk), माहिती व तंत्रज्ञान व फसवणूक जोखीम (IT Fraud Risk) बँकेमार्फत या विविध जोखीमांचे ओळख (Identification), मोजणी (Measurement), निरीक्षण (Monitoring) व नियंत्रण सुनिश्चित (Mitigation) केले जाते.

आपण सध्या जलदगतीने बदलणाऱ्या डिजिटल परिवर्तनाच्या युगात कार्यरत आहोत. तंत्रज्ञानातील नवकल्पनांमुळे ग्राहकांच्या अपेक्षा सातत्याने वाढत असताना आपली बँक ग्राहकांसाठी सुलभता वाढविणारी आणि माहितीची सुरक्षितता अबाधित ठेवणारी नाविन्यपूर्ण सेवा अंगिकारण्यास सदैव कटिबद्ध आहे. सहकारी बँकींगचे भविष्य हे जबाबदारीने तंत्रज्ञान वापरण्यात असून, ग्राहक-केंद्रितता आणि कार्यक्षमतेवर ठाम भर देणे आवश्यक आहे.

पॅराबँकींग सेवा सुविधा अंतर्गत आपली बँक प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY), पॅनकार्ड सुविधा अशा आर्थिक समावेशकतेच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा एकाच छताखाली देत आहे.

ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व डिजिटल बँकींग सेवा विश्वसनीय राहावी यासाठी एंटरप्राइज-ग्रेड फायरवॉल, एंडपॉइंट सुरक्षा उपाययोजना, डेटा एनक्रिप्शन प्रोटोकॉल, ऑटोव्हायरस अँड पॅच मॅनेजमेंट सिस्टिम हे सायबर सुरक्षा उपाय अंतर्गत केलेले आहेत. नियमित सिस्टिम व्हलनेरेबिलिटी तपासण्या (VAPT) आयटी ऑडिट हे आमच्या बँकेच्या सुरक्षित डिजिटल बँकींग व्यवस्थेचा कणा आहे.

आपल्या बँकेचे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण जास्त झाल्याने RBI ने दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ चे परिपत्रकान्वये आपल्या बँकेला

पर्यवेक्षी कारवाई अंतर्गत (Supervisory Action Framework) काही निर्बंध घातले व त्यामध्ये प्रामुख्याने अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना, प्रशासकीय खर्चावर नियंत्रण करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत व त्यानुसार आम्ही RBI च्या सूचनांचे पालन करत खर्चावर नियंत्रण ठेवले आहे. कोणतेही भांडवली खर्च RBI च्या परवानगीशिवाय केले जात नाहीत.

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मोठ्या रकमेच्या थकीत व अनुत्पादित कर्जाच्या (NPA) वसूलीचे आश्वासन आम्ही दिले होते. परंतु काही कर्जदारांनी कोर्टात धाव घेतल्याने थकीत कर्ज वसूलीस विलंब झाला. त्यामुळे अपेक्षेइतकी वसूली होऊ शकली नाही. माहे मार्च, २०२५ अखेरीस निव्वळ नफा (Net Profit) रु. ११.७१ कोटी इतका झाला परंतु गतवर्षी संचित तोटा (Accumulated Loss) रु. ३९.०१ कोटी इतका होता तो माहे मार्च, २०२५ अखेरीस रु. २७.३० कोटी इतका आहे. परिणामी बँक गेली ६ वर्षांपासून तोट्यात असल्याने सभासदांना लाभांश देता आला नाही व त्यांच्या आर्थिक गरजा न भागविल्याने सभासदांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. आम्ही सभासदांना आश्वासन देतो की, आगामी वर्षात बँकेला झालेला संचित तोटा भरून काढण्याकरीता बँकेचे सर्व संचालक, अधिकारी / कर्मचारी थकीत व अनुत्पादित कर्ज वसूलीकरीता भरपूर मेहनत घेत आहेत म्हणजेच माहे मार्च, २०२६ अखेरीस बँक तोट्यातून नफ्यात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

बँकेचे नव्याने कर्जवाटप थांबल्याने उत्पन्नात घट होऊ लागली. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेला 'ब' ऑडीट वर्ग मिळाला. लो कॉस्ट ठेवी स्थिर राहिल्या आहेत. माहे मार्च, २०२५ अखेरीस अनुत्पादित कर्जापोटी आवश्यक ती तरतूद करावी लागली नाही. याउलट बँकेला निव्वळ नफा (Net Profit) रु. ११.७१ कोटी इतका झाल्याने गतवर्षीचा तोटा रु. ३९.०१ कोटी होता तो रु. २७.३० कोटीवर आला.

मागील वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २१ सप्टेंबर, २०२४ रोजी घेण्यात आली. या सभेमध्ये एकूण ३१८ सभासदांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.

सभासद (Members) :- अहवाल वर्ष अखेर बँकेची 'अ' वर्ग सभासद संख्या २७०६९ इतकी झाली आहे. गतसाली ही संख्या २७०५७ होती. अहवाल वर्षात निरंक सभासद कमी झाला असून बँकेच्या परिवारात १२ 'अ' वर्ग सभासद नव्याने सामील झाले आहेत. कर्ज वाटप बंद असल्यामुळे नाममात्र सभासद अर्ज बंद आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत नाममात्र सभासद निरंक आहेत.

सभासदांना आवाहन (Appeal to Members) :- प्रत्येक सभासदाने शाखा कार्यालयात जाऊन आपल्या खात्यावर वारसाची त्याचप्रमाणे सध्या राहत असलेल्या वास्तव्याच्या पत्त्याची पुराव्यानिशी नोंद करावी व ती अद्ययावत ठेवावी. तसेच आपला Mobile No. बचत खात्यावर नोंदवावा. जेणेकरून S.M.S. Alert सुविधेचा लाभ सभासदास घेता येईल. बहुतांशी सभासदांची बचत खाती आपल्या बँकेमध्ये आहेत, अशा सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी संबंधित शाखेशी संपर्क साधून के.वाय.सी. नॉर्मनुसार संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून सदर खाते नियमित करून घ्यावे. ज्या सभासदांचे बँकेत अन्य बचत खाते असेल तर सदर बचत खात्याची माहिती द्यावी. जेणेकरून बँकेकडे असलेली एकाच सभासदाच्या नावाची दोन बचत खात्याऐवजी एकच बचत खाते ठेवता येईल.

भाग भांडवल (Share Capital) :- आपल्या बँकेच्या अधिकृत भाग भांडवलाची मर्यादा रुपये ३५ कोटी आहे. वर्षारंभी वसूल भाग भांडवल रक्कम रुपये २८,८८,३७,७००/- इतकी होती. अहवालसाली त्यात रुपये ६,०००/- भाग भांडवल रुपाने जमा झाले असून वर्षअखेर वसूल भाग भांडवल रक्कम रुपये २८,८८,४३,७००/- इतकी झाली आहे.

बँकेचे भाग भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (CRAR) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कमी झाल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शानुसार जे सभासद मयत झाले असतील, स्वेच्छेने राजीनामा देऊ इच्छित असतील अथवा येणे कर्जात भाग रक्कम जमा करून कर्जखाते बंद करण्याची सभासदांची सूचना देखील मान्य करता येत नाही.

संचालक व नातेवाईक यांना दिलेली कर्जे (Loans to Directors & their relatives):-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ (२) मधील तरतूदीनुसार बँकेचे संचालक व त्यांच्या कुटुंबियांना बँकेने कोणत्याही प्रकारचे कर्ज दिलेले नसून वर्ष अखेर येणे रक्कम (शून्य) आहे.

(रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	वर्षाच्या सुरुवातीस येणे रक्कम	आर्थिक वर्षात दिलेली रक्कम	आर्थिक वर्षात वसूल झालेली रक्कम	वर्षअखेर येणे रक्कम	वर्षअखेर थकीत रक्कम
१.	संचालक	-	१५.८०	-	१५.८०	-
२.	नातेवाईक	-	२०.९१	०.९१	२०.८०	-

(टीप : उपरोक्त कर्जे ही संचालक व त्यांचे नातेवाईक यांचे मुदत ठेव पावती तारणावर दिलेली आहेत.)

संचालक मंडळ प्रशासन नितीमत्ता (Corporate Governance) :-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मा. संचालक मंडळाची प्रशासकीय नितीमत्ता यास Bank Rating च्या दृष्टीकोनातून महत्व प्राप्त झालेले आहे. आपली बँक त्याचे पालन करीत असून संचालक मंडळ व विविध समित्यांच्या खालीलप्रमाणे सभा घेण्यात आल्या. सदर सभांना संचालकांची उपस्थिती समाधानकारक होती.

अ.क्र.	सभेचा प्रकार	आर्थिक वर्षात झालेल्या सभा
१	संचालक मंडळ सभा (Board Meeting)	१५
२	ऑडीट समिती (Audit Committee)	०४
३	गुंतवणूक समिती (Investment Committee)	०८
४	असेट लायबिलिटी मॅनेजमेंट समिती (ALM Committee)	०४
५	एक रकमी कर्ज परतफेड योजना सल्लागार समिती (OTS Committee)	०१
६	सेवक समिती (Staff Committee)	०१
७	जोखीम व्यवस्थापन समिती (Risk Mgmt. Committee)	०१
८	आय. टी. समिती (I. T. Committee)	०३
९	व्यवस्थापन मंडळ (Board of Mgmt.)	११
१०	पर्यवेक्षीय कारवाई समिती (Supervisory Action Framework Committee)	१२
११	ग्राहक सेवा समिती (Customer Service Committee of Board)	०१

त्याचप्रमाणे अहवाल सालात मॅनेजर, शाखाधिकारी व ऑफिसर यांच्या दरमहा व्यवसाय आढावा सभांचे आयोजन करण्यात आलेले होते.

गव्हर्नमेंट अॅन्ड ट्रस्टी सिक्युरिटीज (गुंतवणूक) :-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे ज्या प्राथमिक नागरी सहकारी बँकांचे खेळते भांडवल २५ कोटी रुपयांचेवर आहे त्यांनी Net Demand & Time Liabilities (NDTL) च्या १८% रक्कम भारतीय रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त Govt. & Trustee Securities मध्ये गुंतविणे बंधनकारक आहे. तदनुसार आपल्या बँकेने आतापर्यंत चालू सालची गुंतवणूक लक्षात घेता एकूण रु. १४६.५८ कोटी इतक्या मूल्याची म्हणजे ३३.३५% रक्कम निरनिराळ्या सरकारी रोख्यात गुंतवणूक केली आहे.

हिशेब तपासणी व लेखापरिक्षण :-**अ) वैधानिक लेखापरिक्षण :-**

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या परिपत्रक क्र. RBI/2021-22/25 Ref.DOS.CO.ARG/SEC-01/08.91.001/2021-22 दिनांक २७ एप्रिल, २०२१ नुसार नागरी सहकारी बँकांमधील वैधानिक लेखापरिक्षकांच्या नेमणूकीकरीता नियमावली जाहीर केली असून त्यानुसार वैधानिक लेखापरिक्षकाचे पात्रता निकष ठरविण्यात येऊन बँकांनी त्यांची नेमणूक करण्याअगोदर भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेर कार्यरत असलेल्या सर्व शाखांसह सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता वैधानिक लेखापरिक्षणाकरीता लेखापरिक्षक म्हणून M/s. M. G. Kale & Co., Chartered Accountants यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपले लेखापरिक्षणाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करून आपला अहवाल सादर केला. त्यांनी आपल्या बँकेस 'ब' ऑडीट वर्ग दिला आहे. मा. संचालक मंडळास लेखापरिक्षणाच्या आधारे त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

ब) Internal Audit, Concurrent Audit, Risk-Based Internal Audit & System Audit :-

बँकेच्या सर्व शाखांचे Concurrent Audit, Income Tax Return व Balance sheet Consolidation चे काम M/s. Dinesh Ahir & Company, Tax Audit, GST Consultation & Investment Audit चे काम मे. मिनल पवार अँड असोसिएटस्, मुख्य कार्यालयासह सर्व शाखांचे Internal Audit चे काम बँकेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले. System Audit करण्याचे काम Mrs. Aruna Mehta, Certified Information System Auditor (CISA) यांनी केले आहे.

क) भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत बँकेची तपासणी (Reserve Bank Inspection) :-

भारतीय रिझर्व्ह बँकेचे उप- महाव्यवस्थापक श्री. सांगपू वैपेही व त्यांचे इतर सहकारी यांनी बँकेची सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाची तपासणी पूर्ण केली असून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तपासणी करणे बाकी आहे.

वसुली अधिकारी :-

वसुली दाखल्यावर जमीची कारवाई करण्यासाठी 'वसुली अधिकारी' म्हणून मा. सहकार आयुक्त व निबंधक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये वसुली व विक्रीबाबतचे अधिकार बँकेच्या खालील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नांव	पद
१.	श्री. आनंदा बाळू शेते	सिनिअर मॅनेजर
२.	श्री. हरिभाऊ आनंदराव पवार	मॅनेजर
३.	श्री. राज किसन पाटील	मॅनेजर
४.	श्री. नितीन रमेश गवादे	मॅनेजर
५.	श्री. अमर दादासाहेब थोरात	मॅनेजर

कर्मचारी सहभाग व मनुष्यबळ विकास (Staff Participation & Manpower Developement) :-

दिनांक ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांची एकूण संख्या १६८ इतकी होती व दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेर ही संख्या एकूण १५७ इतकी आहे.

कर्मचारी संघटना आणि मा. संचालक मंडळाचे संबंध सौहार्दपूर्ण व सुसंवादीत राहिले आहेत, बँकेच्या प्रगतीत कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, प्रशिक्षित कर्मचारी ही बँकेची मालमत्ता असते. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे आधुनिक तंत्रज्ञान अंमलात आणून ग्राहकांना चांगल्या सेवा-सुविधा देत आहोत. बँकेने अहवालसालात कर्मचाऱ्यांना दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन, बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) :-

महाराष्ट्र सरकारने उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे याकरीता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली आहे. सदरची योजना सेवाक्षेत्रास लागू असून आपल्या बँकेसाठीही लागू आहे. याकरीता बँकेने शासनाच्या पोर्टलवर Employer Registration केले आहे.

या योजनेमार्फत सध्या आपल्या बँकेत एकूण १४ युवक/युवती बँकींग प्रशिक्षणाचा बँकेच्या विविध शाखांतून लाभ घेत आहेत.

ग्राहक सेवा, सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान :-

ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत बँकींग सुविधा देण्यासाठी बँकेचे व्यवस्थापन सदैव प्रयत्नशील आहे, बँकेत Core Banking Facility असून त्याद्वारे आपले सभासद व खातेदार बँकेच्या कोणत्याही शाखेतून खाते व्यवहार करू शकतात. बँक ग्राहकांना Pan Card, PMSBY, PMJJBY सुविधा देत आहे. त्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये SMS, ATM (Rupay Debit Card),

Internet Banking (View Only), IMPS, Mobile Banking, RTGS & NEFT, POS, QR Code इत्यादी सुविधा दिल्या आहेत. तसेच बँकेने Digital Payment Services अंतर्गत G-Pay, Paytm, Phone Pay, Whatsapp Pay, Bhim & UPI सेवा सुरु केल्या आहेत.

बँकेची Web Site :-

बँकेची स्वतःची www.satarabank.net ही Web Site आकर्षक व अत्याधुनिक स्वरूपात अद्ययावत केली असून सदर Web Site वर कर्ज नियम, कर्जाचे व ठेवीचे व्याजदर, संचालक मंडळ, पोटनियमात होणारे बदल, बँकेची आर्थिक स्थिती, निविदा, सूचना, बँकांचा विविध प्रकारच्या सेवा सुविधांची माहिती तसेच ग्राहक संरक्षण धोरण, लॉकर्स बाबतचे नियम इत्यादी माहिती सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Cyber Security बाबत :-

बँकींग क्षेत्रात रोज नव-नवीन ग्राहकोपयोगी सुविधा उपलब्ध होत आहेत, बँकेत न जाता ग्राहक कोठूनही आणि केव्हाही पेशाचे व्यवहार करत आहे, परंतु त्यातील धोकेही वाढले आहेत म्हणून सर्व खातेदार, सभासद यांना विनंती करण्यात येते की, कोणतेही "Digital Payment" करताना OTP, Password, CVV इत्यादीबाबत अत्यंत गुप्तता राखावी. बँक कधीही आपल्याकडे या बाबींची मागणी करीत नाही याची नोंद घ्यावी.

रुपये ५ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण :-

बँकेमार्फत ठेवीदारांचे रुपये ५ लाख रक्कमेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेवींना (एकत्रित) "ठेवी विमा व पतहमी निगम" (DICGC) अंतर्गत विम्याचे संरक्षण देण्यात येते. बँकेने दिनांक ३० सप्टेंबर, २०२५ अखेरचा ठेवी विम्याचा हप्ता दिनांक १४ मे, २०२५ रोजी अदा केलेला आहे.

स्व. बाबुरावजी शेठे पुण्यतिथी :-

स्व. बाबुरावजी शेठे यांच्या ३३ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ रोजी मुख्यालय व शाखा स्तरावर बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार यांच्या समक्ष स्व. शेठे साहेब प्रतिमेस पुष्पहार घालून साध्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

निधी व्यवस्थापनांतर्गत वैधानिक तरतूद :-

Banking Regulation Act, १९४९ चे कलम १८ आणि २४ मधील तरतूदींच्या अधिन राहून बँकेने अहवाल वर्षात वैधानिक स्वरूपात राखावयाची रोखता (CRR) व तरलता (SLR) याबाबतची कटाक्षाने पूर्तता केलेली आहे.

कर्ज थकबाकी व अनुत्पादित कर्जे व्यवस्थापन :-

अहवाल वर्षात बँकेला येणे असलेल्या कर्जापैकी १७.६७% (गतवर्षी १५.३१%) थकीत कर्जे आहेत, चालू वर्षी एकूण कर्ज रक्कमेपैकी ढोबळ अनुत्पादीत कर्जे रु. ६१.९७ कोटी (Gross NPAs) (गतवर्षी रुपये ८७.३७ कोटी) आहेत तर ढोबळ अनुत्पादित कर्जांचे येणे कर्जाशी प्रमाण २३.१६% (गतवर्षी २३.६८%) आहे. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे येणे कर्जाशी प्रमाण (Net NPAs) चालू वर्षी ४.३१% (गतवर्षी ६.२०%) आहे. वरील आकडेवारीवरून गतवर्षीच्या तुलनेत ढोबळ व निव्वळ अनुत्पादीत कर्ज प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.

आगामी आर्थिक वर्षात अनुत्पादित कर्जावर आम्ही नियंत्रण आणू असे आम्ही आश्वासन देतो.

अभिनंदनाचे मानकरी :-

१) माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई चे अध्यक्ष मा.श्री. आनंदरावजी अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई व केमिकल आणि फर्टीलायझर स्थायी समिती 'अध्यक्षपदी' नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

२) बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री. संजय बाबुराव शेठे यांची अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद या संस्थेवर 'उपाध्यक्षपदी' निवड झाली तर संचालक सर्वश्री मा.श्री. शामराव खाशाबा मोरे, श्री. रघुनाथ शंकर गुरव व सभासद श्री. दिपक बाबुराव शेठे यांची 'कार्यकारिणी सदस्यपदी' नियुक्ती झाल्याबद्दल या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

भावपूर्ण श्रद्धांजली :-

अहवाल सालात अनेक भारतीय जवान शहीद झाले. तसेच बँकेचे सभासद कै. अंकुश ज्ञानदेव इंगवले, कै. यशोदा रघुनाथ यादव, कै. ताराबाई किसन गावडे दिवंगत झाले. याशिवाय अधिकारी, कर्मचारी, सभासद, खातेदार व ठेवीदार यांचे नातेवाईक तसेच ज्ञात अज्ञात जे कोणी इतर कारणांनी दिवंगत झाले असतील त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

आभार व ऋणनिर्देश :-

भारतीय रिझर्व्ह बँक, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई, दि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., दि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि., आय.डी.बी.आय. बँक, येस बँक, सारस्वत बँक व बंधन बँक तसेच मा.सहकार आयुक्त व निबंधक, मा. विभागीय सहनिबंधक, मा. जिल्हा उपनिबंधक आणि मा.सहा. निबंधक यांनी अहवालसाली केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल तसेच मार्गदर्शनाबद्दल संस्थेच्यावतीने मी त्यांचा ऋणी आहे.

M/S. M. G. Kale & Co. Chartered Accountant, M/s. Dinesh Ahir & Company, M/s. Batliboi Purohit & Darbari, Chartered Accountant, M/s. Minal Pawar & Associates, Chartered Accountant, सनदी लेखापाल आणि Mrs. Aruna Mehta, CISA Auditor यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व काही महत्वाच्या सूचना केल्या त्याबद्दल संस्था या सर्वांची आभारी आहे.

बँकिंग सल्लागार व तज्ञ श्री. माधव प्रभुणे यांनी बँकेला वेळोवेळी मार्गदर्शन व सल्ला दिला, त्याबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई चे अध्यक्ष, मा. श्री. विश्वास जयदेव ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी - मधुकर आव्हाड, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., चे अध्यक्ष मा. श्री. अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा आणि मुख्य कार्यकारी व सचिव - सौ. सायली संजय भोईर, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष - मा.श्री. गुलाबराव गणपतराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.सोनाली नारायण कदम, को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.श्री. आनंदरावजी अडसूळ यांनी वेळोवेळी सहकार क्षेत्रातील महत्वाची अद्ययावत माहिती देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल बँक त्यांचीही ऋणी आहे.

मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मुंबई परसेवा दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन यांनी थकित कर्ज वसूली संदर्भात दाखल केलेल्या अर्जावर त्वरित निर्णय देऊन वसूलीच्या कामी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे व सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे संस्थेच्यावतीने मनःपूर्वक आभार.

बँकेचे सर्व कायदेविषयक सल्लागार यांनी वेळोवेळी कायद्याचे जे मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी बँकेचे सन्माननीय सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी बँकेला वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या केलेल्या सहकार्याबद्दल मा. संचालक मंडळ त्यांचे ऋणी आहे. बँकेचे कामकाज प्रगतीपथावर आणण्यासाठी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी तसेच ज्ञात-अज्ञात संस्था व व्यक्ती त्याचबरोबर बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानतो. यापुढे उपरोक्त मान्यवरांचे व संस्थांचे असेच बहुमोल सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो.

बँकेचे संस्थापक स्व.बाबुरावजी शेठे साहेब यांचे विचारांशी व बँकेशी जिवाळ्याचे संबंध असलेला ग्राहक बँकेपासून दुरावणार नाही याची सातत्याने दक्षता घेण्यात आली आहे. सभासद बंधू भगिनींनो, सन २०२४-२०२५ च्या अहवालासंबंधातील माहितीचे विवेचन मी आतापर्यंत आपणास या मनोगताच्या निमित्ताने सादर केले आहे.

यानंतर अहवालसालच्या आर्थिक घडामोडी संबंधीचे विवेचन उदा. बँकेचा ताळेबंद आणि अनुत्पादित कर्ज तरतूद, ठेवी, रोकड व गुंतवणूक, कर्जे, कर्ज वसुली, नफा वाटणी, सरकारी आदेशाप्रमाणे सर्वसाधारण माहिती, वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल दिनांक ३१ मार्च २०२५ रोजीचे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक, बँकेची वाटचाल व आगामी वर्षाचे अंदाज पत्रक इत्यादींचा तपशील या अहवालात स्पष्टपणे नमूद केला आहे. आपणाकडे सादर केलेला अहवाल, नफा तोटा व ताळेबंद पत्रक, नफा वाटणी आणि अंदाजपत्रक आपण स्वीकृत करावे अशी विनंती करतो. तसेच आपल्या सर्वांच्या विश्वासास प्राप्त ठरलेली आपली बँक सर्व सामान्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याकरीता सदैव आपल्या सोबत राहील अशी आशा व्यक्त करतो.

॥ जय हिंद ॥

॥ जय महाराष्ट्र ॥

॥ जय सहकार ॥

स्थळ : वडाळा, मुंबई

दिनांक : १० जुलै, २०२५

आपला सहकारी
ज्ञानेश्वर वांगडे (भाई)
अध्यक्ष

* अहवाल सालच्या आर्थिक घडामोडी संबंधीचे विवेचन *

बँकेचा ताळेबंद आणि अनुत्पादित कर्ज तरतूद :-

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक ९ फेब्रुवारी १९९३ च्या परिपत्रकाप्रमाणे उत्पन्न संकल्पना, जिंदगीची वर्गवारी, तरतूद व इतर संबंधीत बाबींबाबत आदेश जारी केले आहेत. त्याप्रमाणे बँकेने गेली ३२ वर्षे सदर तरतूदी काटेकोरपणे पालन केल्या असून भविष्यकाळात अडचण येऊ नये म्हणून काही प्रमाणात या सदराखाली जास्तीच्या तरतूदी केल्या आहेत. अहवाल सालाकरिता अनुत्पादित कर्जासाठी रु. ५,२७१.१६ लाख इतक्या रकमेची तरतूद करणे आवश्यक होते, परंतु यासाठी बँकेने रु. ५,५००.०० लाख इतकी तरतूद केलेली आहे.

प्रगतीचा आलेख :-

अहवाल सालात बँकेने केलेल्या प्रगतीची तपशीलवार माहिती खाली नमूद केलेल्या आकडेवारीवरून दिसून येईल.

(आकडे लाखात)

अ. क्र.	खात्याचे नांव	दि. ३१-०३-२०२४ चे आकडे	दि. ३१-०३-२०२५ चे आकडे	एकूण वाढ व घट	वाढीची टक्केवारी
१.	सभासद	२७०५७	२७०६९	१२	०.०४%
२.	भाग भांडवल	२८८८.३८	२८८८.४४	०.०६	०.००%
३.	गंगाजळी व इतर निधी	११७०५.२३	९९५६.२७	-१७४८.९६	-१४.९४%
४.	ठेवी				
	क) मुदत ठेवी	२७५९३.३२	२४४६७.५६	-३१२५.७६	-११.३३%
	ख) बचत ठेवी	१६०४६.४०	१४९०१.०८	-११४५.३२	-७.१४%
	ग) सक्तीच्या बचत ठेवी	४५.१३	२८.३४	-१६.७९	-३७.२०%
	घ) चालू ठेवी	३२७०.९६	२९४५.८९	-३२५.०७	-९.९४%
	च) संचित ठेवी	१०२२.७६	८३८.९२	-१८३.७९	-१७.९७%
	छ) पुनर्गुंतवणूक ठेवी	८२.०७	७२.७०	-९.३७	-११.४२%
	ज) दैनंदिन ठेवी	६२.१०	२४.३३	-३७.७७	-६०.८०%
	झ) लखपती ठेव योजना	८९.८९	७१.६०	-१८.२९	-२०.३५%
	ट) सातारा बँक पेन्शन योजना	१८.०१	११.५१	-६.५०	-३६.०९%
	ठ) किशोर बचत योजना	४८.०५	४१.६६	-६.३९	-१३.३०%
	ड) मंगलमुर्ती ठेव योजना	०.२०	-	-०.२०	-१००.००%
	ढ) धनवर्षा ठेव योजना	१६.९०	१५.३१	-१.५९	-९.४१%
	ण) हिरक महोत्सव ठेव योजना	२०.३८	१०.७०	-९.६८	-४७.५०%
५.	येणे कर्ज	३६८८८.४१	२६७५७.६०	-१०१३०.८१	-२७.४६%
६.	चालू वर्षात दिलेले कर्ज	१९२२.११	१५५६.७१	-३६५.४०	-१९.०१%
७.	खेळते भांडवल	६०८९३.४३	५६६४५.६८	-४२४७.७५	-६.९८%
८.	गुंतवणुक	१३८९५.५३	१८६५५.४२	४७५९.८९	३४.२५%
९.	निव्वळ नफा	-३९०१.४४	-२७३०.८१	११७०.६३	३०.००%
१०.	लाभांश	--	-	-	-

बँकेच्या राखीव व इतर निधीतून चालू वर्षात खर्च झालेली रक्कम वगळता तसेच चालू वर्षातील जमा धरून खालीलप्रमाणे एकूण रक्कम जमा होईल.

(आकडे लाखात)

अ. क्र.	निधी	दि. ३१-०३-२०२४ ची शिल्लक	सन २०२४-२०२५ मध्ये झालेली वाढ व घट	दि. ३१-०३-२०२५ ची शिल्लक
१	गंगाजळी	१६७६.०५	०.०१	१६७६.०६
२	इमारत निधी	२७२.००	-	२७२.००
३	संशयित व बुडीत कर्ज निधी	६८७५.००	-१३७५.००	५५००.००
४	उत्तम जिंदगीवरील तरतूद	२५०.००	-	२५०.००
५	धर्मादाय निधी	२६.२८	-	२६.२८
६	सर्व हितकारी निधी	४५.६७	-	४५.६७
७	लाभांश समीकरण निधी	२९२.४६	-२९२.४६	-
८	हीरक महोत्सव खर्च निधी	२५.००	-	२५.००
९	गुंतवणूक घसारा निधी	१०.१५	-	१०.१५
१०	गुंतवणूक चढउतार निधी	२३५.९०	-२००.००	३५.९०
११	राखीव निधी	९२.६८	३०६.११	३९८.७९
१२	गृहकर्ज निधी	२७.८६	-	२७.८६
१३	पुनर्रचना कर्ज तरतूद	०.००	-	-
१४	पुनर्मूल्यांकन तरतूद	१८७६.१८	-१८७.६२	१६८८.५५
	एकूण	११७०५.२३	१७४८.९६	९९५६.२७

ठेवी :-

वर्षारंभी आपल्याकडील ठेवी रु. ४८,३१६.१७ लाख इतक्या होत्या. अहवालसाली त्यात रु. ४,८८६.५७ लाख इतकी घट झाली आहे. वर्ष अखेरीस रु. ४३,४२९.६० लाखाच्या ठेवी जमा आहेत. गतवर्षीच्या तुलनेत चालू साली ठेवीमध्ये १०.११% इतकी घट झालेली आहे.

आपली बँक डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या केंद्र सरकारच्या संस्थेची सभासद असल्यामुळे ठेवीदारांच्या प्रत्येकी रु. ५ लाखापर्यंतच्या ठेवीचा विमा बँकेने स्वखर्चाने उतरविला आहे. त्यामुळे आपल्या बँकेतील ठेवीदारांच्या गुंतवणूकीस मोठे संरक्षण प्राप्त झाले आहे.

रोकड व गुंतवणूक :-

कोणत्याही प्रकारची कसूर न करता, बँकिंग रेग्युलेशन कायदानुसार योग्य व आवश्यक तरती जिंदगी बँकेने सातत्याने ठेवली आहे. तसेच अहवालसाल अखेर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवीत रु. २७,६२,८४,०००/- व शेअर्समध्ये रु. ८,६०,०००/-, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवीत रु. ७,००,००,०००/- तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मुदत ठेवीत रु. ५०,०००/- व शेअर्सपोटी रु. ३,०००/- आणि नैनकृपा प्रिमायसेस सोसायटीमध्ये शेअर्सपोटी रु. १,०००/-, आकाशदीप को-ऑप. हौ. सो. मध्ये शेअर्स १,२५०/-, पुरुषोत्तम को-ऑप हौ. सो. मध्ये शेअर्स रु. ५००/-, पारस अपार्टमेंट को-ऑप. हौ. सो. मध्ये शेअर्स रु. २,०००/-, वसंत को. ऑप हौ. सो. मध्ये शेअर्स रु. २५०/-, कल्पतरु को-ऑप. हौ. सो. मध्ये शेअर्स रु. २५०/- इतकी गुंतवणूक केली आहे. याशिवाय अहवालसाली बँकेने केंद्र व राज्य

शासनाच्या रोख्यामध्ये रु. १४६,५८,४०,०४०/- इतकी गुंतवणूक केली आहे. सारस्वत बँक लि. मुदत ठेव खाती रु.५,२५,००,०००/- याप्रमाणे वर्षअखेरीस एकूण गुंतवणूक रु. १८६,५५,४२,२९०/- इतकी झालेली आहे.

कर्जे:-

वर्षारंभी रु. ३६,८८८.४१ लाखाची कर्जे येणे बाकी होती. अहवालसाली ६१४ सभासदांना पुढे दर्शविल्याप्रमाणे निरनिराळ्या कामाकरिता रु.१५५६.७१ लाखाची नवीन कर्जे देण्यात आली. अहवालसाली रु. ११,६८७.५२ लाखाची कर्जे वसूल झाली. दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी रु. २६,७५७.६० लाखाची कर्जे येणे बाकी आहेत.

अहवाल सालात निरनिराळ्या उद्देशाकरिता केलेला पतपुरवठा खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	कर्जाचा उद्देश	कर्जदारांची संख्या	कर्ज रक्कम
१.	टॅक्सी, ट्रक खरेदी आणि ट्रान्सपोर्ट धंद्याकरिता	०१	९,००,०००.००
२.	औषधोपचार व शिक्षणासाठी	५६	३१,६४,९००.००
३.	इतर किरकोळ धंद्याच्या विकासासाठी	४०	३,७८,१८,२००.००
४.	लग्न व इतर मंगल कार्यासाठी	-	-
५.	घर खरेदी व दुरुस्तीकरीता	५१७	११,३७,८७,९८६.००
६.	कर्ज फेडीसाठी	-	-
७.	स्वयंरोजगार	-	-
	एकूण	६१४	१५,५६,७१,०८६.००

कर्ज वसुली:-

अहवालसाल अखेर रु. २६,७५७.६० लाख इतके येणे कर्ज आहे. त्यापैकी रु. ४,७२८.४३ लाख इतके थकित कर्ज आहे म्हणजे थकित कर्जाचे प्रमाण १७.६७% पडते. गतवर्षी थकबाकीचे प्रमाण १५.३१% होते. गतवर्षीच्या तुलनेत थकबाकीचे प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

अग्रक्रम कर्जे:-

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे नागरी सहकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या ४०% कर्ज अग्रक्रमासाठी (प्रायोरिटी सेक्टर) दिली असली पाहिजेत. त्यापैकी २५% (एकूण कर्जाच्या १०% कर्ज) दुर्बल घटकांसाठी दिली पाहिजेत. आपल्या बँकेने अहवाल वर्षाअखेर अग्रक्रमासाठी ४८.६०% व दुर्बल घटकांसाठी ११.८३% कर्जे दिली आहेत.

तोटा:-

गतवर्षी बँकेला रु. ३९.०१ कोटी इतका संचित तोटा (Accumulated Loss) झाला होता. परंतु अहवालसालात बँकेला कार्यरत नफा (Operational Profit) रुपये ११.७१ कोटी इतका झाल्याने वर्षअखेरीस संचित तोटा (Accumulated Loss) रुपये २७.३० कोटीवर आला आहे.

तपशील

मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात छपावयाची माहिती :-

बँकेचे नांव

: दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई

मुख्य कार्यालयाचा पत्ता

: भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला, नायगांव वडाळा रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३९.

नोंदणी क्रमांक व दिनांक

: २९७३७ दि. १५/११/१९७१

आर.बी.आय.चे लायसन्स क्र. व दिनांक

: युबीडी/एमएच/३८६पी/१४.०४.१९८४

कार्यक्षेत्र

: बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे व सातारा जिल्हा

मुख्य कार्यालयासहित शाखा		१९
सभासद	नियमित	२७०६९
	नाममात्र	--
वसूल भाग भांडवल		२८८८.४४
एकूण राखीव व इतर निधी		
ठेवी	बचत ठेवी	१४,९०१.०८
	चालू ठेवी	२,९१७.५३
	मुदत ठेवी	२४,४६७.५६
	संचित, पुनःगुंतवणूक, सक्तीची बचत, दैनंदिन, लखपती ठेव, सातारा बँक पेन्शन योजना, किशोर बचत योजना, बाबुराव शेठे स्मृती ठेवयोजना, मंगलमूर्ती ठेव योजना, धनवर्षा ठेव योजना व हिरक महोत्सव ठेव योजना	१,१४३.४३
कर्जे	सुरक्षित कर्जे	२६,३६७.०५
	असुरक्षित कर्जे	३९०.५५
	अग्रक्रम कर्जाची टक्केवारी	४८.६०%
	दुर्बल घटक कर्जाची टक्केवारी	११.८३%
गुंतवणूक		१८,६५५.४२
थकबाकी टक्केवारी		१७.६७%
ऑडीट वर्ग		'ब'
वर्ष अखेर नफा/(तोटा)		(२,७३०.८९)
एकूण कर्मचारी	पर्यवेक्षीय कर्मचारी	३०
	इतर कर्मचारी	१२७
खेळते भांडवल		५६,६४५.६८



※ बैंकिच्या प्रगतीची वाढचाल ※

सन	सभासद	वसुल भागभांडवल	राखीव व इतर निधी	ठेवी	खेळते भांडवल	गुंतवणूक	कर्ज वाटप	नफा-तोटा	लाभभांश
२०११-२०१२	२४२६६	१२,४३,२०,६१०	१६,९६,१०,९४०	४४७,०१,६९,०७५	४८६,७२,५१,५९७	१५७,२५,३४,७५०	१२७,५६,९५,१०४	४,००,७८,०७६	१०%
२०१२-२०१३	२४३५२	१३,३५,४३,९००	२०,२५,१७,५९५	४९०,०३,१२,६१७	५३८,४५,९८,२०६	१७२,१९,९४,२२५	१२३,९९,९२,५३९	४,५५,७९,२७५	१०%
२०१३-२०१४	२४४३८	१४,०५,०८,६५०	२१,८०,४७,७०३	५७१,९९,९६,९२७	६२१,९०,५९,१४६	२५८,८७,१४,१२१	१४१,६३,०४,५१२	३,५३,०५,४३३	१०%
२०१४-२०१५	२४८९१	१६,३१,४२,५००	२२,९१,९९,४०८	६२८,६५,०६,५९५	६८३,६४,५६,२७८	२२८,६२,७४,२५०	१६९,९५,६७,८५८	३,११,८०,५३०	८%
२०१५-२०१६	२५३३०	१८,२४,५२,१००	२४,१७,२४,०१६	७२६,१९,४६,९८३	७८९,४०,५१,७७९	२५६,८०,७०,८३६	२६३,१४,३०,६००	३,२८,६२,४४०	८%
२०१६-२०१७	२६०७१	२२,६३,३०,२५०	२६,९४,५६,१९९	८०४,५९,७३,४८०	८८२,४३,६२,०१२	२८३,१२,६०,२८४	२२४,४७,०९,२००	४,७४,०४,४६३	८%
२०१७-२०१८	२६६०८	२४,१४,५०,४००	३३,०६,६६,३४९	८२१,१५,०९,०७५	९१५,४१,४०,८११	२४७,०३,४१,२६७	२७४,३७,२९,९९५	५,७३,१७,९२७	८%
२०१८-२०१९	२७०६२	२५,२१,२६,२००	४४,४४,४९,४४८	८८४,४५,९८,२६९	९९४,५५,९७,८८५	२७९,७९,९४,८५७	२३०,६४,९३,१९७	७,४१,२२,८००	८%
२०१९-२०२०	२७२६८	२५,३०,३२,४००	५२,६५,७१,६६४	९१०,१८,७०,४५४	१०३९,१०,१२,७७०	३३६,६५,९३,०५१	१९०,९९,५७,१६४	६,१९,८५,९६५	-
२०२०-२०२१	२७३१५	२५,०२,५१,८५०	६२,८९,६९,४२७	९००,४०,८५,५९७	१०३८,१८,१८,०४४	३३६,२३,७३,९८९	९६,६४,२८,९५४	१,०३,६१,६९६	-
२०२१-२०२२	२७३५३	२५,९३,४५,२५०	७८,९९,४८,६१८	८८७,३७,८५,९८८	१०२२,२९,०२,११६	३१९,१८,६२,०१४	१४९,४९,०८,३४१	-१२,४६,६०,९०६	-
२०२२-२०२३	२७०३९	२८,९०,११,२००	१३१,५३,७६,७०६	६२८,८२,४०,४२२	८५०,५५,२३,५२९	२०८,७४,७९,४६४	८८,२४,९९,६४५	-४३,९०,९९,९४८	-
२०२३-२०२४	२७०५७	२८,८८,३७,७००	११७,०५,२३,१०९	४८३,१६,१७,३६०	६०८,९३,४३,२५६	१३८,९५,५३,३६५	१९,२२,११,२३७	-३९,०१,४३,८९४	-
२०२४-२०२५	२७०६९	२८,८८,४३,७००	९९,५६,२७,५८२	४३४,२९,५९,५२९	५६६,४५,६७,५८७	१८६,५५,४२,२९०	१५,५६,७१,०८६	-२७,३०,८९,१९०	-

INDEPENDENT BANK AUDITOR'S REPORT

To,
The Members,
The Satara Sahakari Bank Ltd.
Mumbai - 400 031

Report on Audit of the Financial Statements**Opinion**

1. We have audited the accompanying financial statements of The Satara Sahakari Bank Limited ('the Bank'), which comprise the balance sheet as at 31st March 2025, and the profit and loss account, and cash flow statement for the year then ended, and a summary of significant accounting policies and notes to the financial statements and other explanatory information. The returns of Head Office and its departments and 18 branches audited by us are incorporated in these financial statements.

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the accompanying financial statements read together with the Notes, give the information required thereon by the Banking Regulation Act, 1949, The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, The Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 and guidelines issued by Reserve Bank of India and Registrar of Co-operative Societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with accounting principles generally accepted in India:

- a. in the case of Balance Sheet, of the state of affairs of the bank as at 31st March 2025
- b. in the case of Profit and Loss Account, of the Profit for the year ended on that date; and
- c. in the case of Cash Flows Statement, of the cash flows for the year ended on that date.

Basis for Opinion

2. We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India (the "ICAI"). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the standalone Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the ICAI together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, and provisions of the Section 29 read with Section 56 Banking Regulation Act, 1949, The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, The Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 and circulars and guidelines issued by Reserve Bank of India ('RBI') from time to time and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion on the financial statements.

Emphasis of Matter

- a. We draw attention to Note No. 5 of Notes forming part of accounts regarding revaluation reserve pertaining to premises amounting to Rs.1876.18 Lakhs during the year.
- b. We draw attention to Note No. 19 of Notes forming part of accounts regarding SAF imposed by Reserve Bank of India w.e.f. 22.08.2022 whereby certain restrictions are imposed on the bank. Currently the bank is under PCA w.e.f. 01.04.2025

Our opinion is not modified in respect of these matter.

Information Other than the Standalone Financial Statements and Auditors' Report thereon

2. The Bank's Board of Directors is responsible for the other information. The other information comprises the Highlights for the year, Directors' Report including annexures to Directors' Report, key financial ratios in the Annual Report, but does not include the financial statements and our auditor's report thereon, which is expected to be made available to us after the date of this Auditors' Report.

Our opinion on the financial statements does not cover the Other Information and we do not express any form of assurance conclusion thereon.

In connection with our audit of the Financial Statements, our responsibility is to read the Other Information identified above, when it becomes available and, in doing so, consider whether the Other Information is materially inconsistent with the Financial Statements or our knowledge obtained in the audit, or otherwise appears to be materially misstated.

If, based on the work we have performed on the Other Information that we obtained prior to the date of this Auditors' Report, we conclude that there is a material misstatement of this Other Information, we are required to report that fact. We have nothing to report in this regard.

When we read the other information, if we conclude that there is a material misstatement therein, we are required to

communicate the matter to those charged with governance.

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements

3. The Bank's Board of Directors is responsible with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI to the extent applicable, and provisions of Section 29 read with Section 56 of the Banking Regulation Act, 1949, The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, The Maharashtra Co Operative Societies Rules, 1961, circulars and guidelines issued by the Reserve Bank of India ('RBI') and the guidelines issued by the Registrar of Cooperative Societies from time to time and generally accepted accounting principles in India as applicable to the Bank.

This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so. The Board of Directors are also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

4. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional scepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Other matters

The financial statements of the Bank for the previous year ended March 31, 2024 were audited by M/s SARDA & PAREEK LLP, Chartered Accountants, and they have expressed an unmodified opinion vide report dated 28.06.2024 on such financial statements.

Report on Other Legal and Regulatory Requirements

5. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule in accordance with section 29 read with section 56 of the Banking Regulation Act, 1949 and provisions of the Maharashtra Co Operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co Operative Societies Rules 1961; the guidelines issued by the Reserve Bank of India and the guidelines issued by the Registrar of Cooperative Societies, Maharashtra and generally accepted accounting principles in India.
- As required by Sec.29(3) of the Banking Regulation Act, 1949 and Rule 69 of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, we report that:
- We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purposes of our audit and have found them to be satisfactory;
 - In our opinion, proper books of accounts as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;
 - The transactions of the Bank, which came to our notice, have been within the powers of the Bank;
 - The Balance Sheet, the Profit and Loss Account dealt with by this report, are in the agreement with the books of account and the returns;
 - The accounting standards adopted by Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks.
 - In our opinion and according to information and explanations given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of money due to the bank.
 - As required by the Rule 69 (6) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, we report on the matters specified in clauses (i) to (iv) of the said Rule to the extent applicable to the Bank-
 - During the course of our audit, we have generally not come across transactions which appear to be contrary to the provisions of the Act, the Rules or the Bye-Laws of the Bank.
 - During the course of our audit, we have generally not come across any sums which ought to have been but have not been brought into account by the Bank.
 - Following monies due to the Bank appear to be doubtful of recovery against which a provision of Rs.5250.63 Lakhs is made in the accounts. Advances categorized as doubtful and loss assets as per Prudential Norms are considered as doubtful of recovery:

Category	Outstanding as on 31.03.2025 (Rs. In Lakhs)
Doubtful Assets	5690.23
Loss Assets	301.82
Total	5992.05

- To the best of our knowledge, no other matters have been specified by the Registrar, which require reporting under this Rule.
- For the Financial Year 2024-25 under audit, the bank has been awarded "B" Classification.

Place : Mumbai
Date : 18/06/2025
UDIN : 25043464BMIOWI2008

For **M. G. Kale & Co.**
Chartered Accountants
Firm's Reg. No. 104579W
(CA Manoj Kale)
Partner
Membership No. 043464

BALANCE SHEET

31 - 03 - 2024 Rs. Ps.		CAPITAL & LIABILITIES	SCHE DULE		31 - 03 - 2025 Rs. Ps.
35,00,00,000.00		CAPITAL			35,00,00,000.00
		AUTHORISED SHARE CAPITAL			
28,88,37,700.00	1	PAID UP SHARE CAPITAL	1		28,88,43,700.00
1,17,05,23,108.94	2	RESERVE FUND & OTHER RESERVES	2		99,56,27,582.36
4,83,16,17,360.13	3	DEPOSITS & OTHER ACCOUNTS	3		4,34,29,59,529.37
22,199.44	4	BRANCH ADJUSTMENTS			43,066.46
47,90,65,370.99	5	OVERDUE INTEREST RESERVE			56,36,27,078.30
10,48,76,014.00	6	INTEREST PAYABLE			10,74,06,936.00
3,46,76,911.56	7	OTHER LIABILITIES	4		3,67,92,270.19
	8	CONTINGENT LIABILITIES			
		GUARANTEES ISSUED ON BEHALF OF CONSTITUENT (Previous Year 17,41,500/-)		12,500.00	
		DEPOSITOR EDUCATION AND AWARENESS FUND PAYABLE (Previous Year 1,10,03,735.69)		1,81,03,170.23	
6,90,96,18,665.06		TOTAL			6,33,53,00,162.68

As per our report of even date attached herewith

For **M G Kale & Co.**
Chartered Accountants
Firm Reg. No. 104579W
(CA Manoj Kale)
Partner
Statutory Auditor
M. No. 043464

Place : Mumbai
Date : 18 / 06 / 2025

AS ON 31ST MARCH 2025

31 - 03 - 2024 Rs. Ps.		PROPERTY & ASSETS	SCHE DULE		31 - 03 - 2025 Rs. Ps.
10,57,93,816.00	1	CASH			6,74,86,843.00
		Cash in Hand			
49,55,11,746.34	2	BALANCES WITH OTHER BANKS			53,23,35,387.87
		In Current Accounts:	6		
60,13,05,562.34		Total Cash & Bank Balance >>>>			59,98,22,230.87
1,38,95,53,365.00	3	INVESTMENTS	7		1,86,55,42,290.00
3,68,88,41,478.82	4	LOANS & ADVANCES	8		2,67,57,60,322.63
50,05,55,374.43	5	INTEREST RECEIVABLE	9		59,32,47,028.74
24,35,09,936.50	6	PROPERTY PLANT & EQUIPMENTS	10		21,87,61,998.50
9,57,09,054.34	7	OTHER ASSETS	11		10,90,85,102.27
39,01,43,893.63	8	PROFIT & LOSS ACCOUNT DEBIT BALANCE	5		27,30,81,189.67
6,90,96,18,665.06		TOTAL			6,33,53,00,162.68

For & on behalf of The Satara Sahakari Bank Ltd.

sd/-
D. B. Wangde
Chairmansd/-
S. B. Shete
Vice Chairmansd/-
J. M. Hotkar
Directorsd/-
V. S. Haldankar
CEOsd/-
U. M. Ranjane
Asst. General Manager

PROFIT AND LOSS ACCOUNT

Previous Year Rs. Ps.		EXPENDITURE	SCH DULE		Current Year Rs. Ps.
	1	INTEREST PAID			
26,95,24,551.92		INTEREST ON DEPOSITS	12	22,34,15,487.13	
1,09,69,048.43		INTEREST PAID ON BORROWINGS		1,663.95	22,34,17,151.08
11,91,81,796.00	2	SALARIES, ALLOWANCES, PROVIDENT FUND AND EX-GRATIA, ETC.	13		10,82,70,012.00
52,000.00	3	BOM MEETING & TRAVELLING ALLOWANCE	14		64,000.00
3,08,88,245.99	4	RENT, TAXES, INSURANCE, LIGHTING	15		2,89,03,341.35
15,76,219.19	5	POSTAGE, TELEGRAM AND TELEPHONE CHARGES	16		15,58,816.57
19,52,298.85	6	LEGAL & PROFESSIONAL CHARGES	17		13,23,215.03
39,65,000.00	7	AUDITOR'S FEES	18		26,30,001.00
	8	DEPRECIATION & REPAIRS TO PROPERTY			
77,07,021.00		A. DEPRECIATION	19	61,96,136.00	
62,49,243.00		B. REPAIRS & MAINTENANCE		52,41,808.00	1,14,37,944.00
20,73,912.47	9	STATIONERY, PRINTING AND ADVERTISEMENT	20		20,17,293.81
	10	OTHER EXPENDITURE			
2,17,846.00		A. A.G.M. EXPENSES		2,42,527.00	
2,18,27,531.21		B. OTHERS	21	2,12,24,157.22	2,14,66,684.22
16,58,732.00	11	LOSS ON SALE OF SECURITIES			-
55,671.00	12	LOSS ON SALE OF ASSETS			-
1,57,367.00	13	AMORTIZATION OF PREMIUM ON INVESTMENTS			1,72,075.00
-	14	BAD DEBTS WRITTEN OFF			4,28,94,469.40
	15	PROVISIONS & CONTINGENCIES			
26,36,539.89		A. PROVISION FOR BDDR		-	
93,90,331.00		B. PROVISION FOR CYBER FRAUD		-	
	16	PROVISION FOR TAXES			
12,000.00		A. CURRENT TAX		-	
40,163.00		B. DEFERRED TAX		4,72,722.00	4,72,722.00
4,89,56,055.18		NET PROFIT CARRIED TO BALANCE SHEET			11,70,62,703.96
53,90,91,573.13		TOTAL			56,16,90,429.42

As per our report of even date attached herewith

For **M G Kale & Co.**
Chartered Accountants
Firm Reg. No. 104579W
(CA Manoj Kale)

Partner
Statutory Auditor
M. No. 043464

Place : Mumbai
Date : 18 / 06 / 2025

FOR THE YEAR ENDED 31ST MARCH 2025

Previous Year Rs. Ps.		INCOME	SCHE DULE		Current Year Rs. Ps.
	1	INTEREST RECEIVED			
36,19,35,611.20		INTEREST ON ADVANCES	22	28,63,93,219.55	
11,09,01,785.10		INTEREST ON INVESTMENTS	23	10,59,34,216.50	
49.00		INTEREST ON INCOME TAX REFUND		-	39,23,27,436.05
47,61,092.88	2	COMMISSION, EXCHANGE & BROKRAGE	24		38,84,024.03
43,730.00	3	DIVIDEND ON SHARES			300.00
54,98,427.06	4	OTHER INCOME	25		73,11,546.34
3,54,58,265.89	5	PROVISIONS WRITTEN BACK	26		15,80,04,673.00
2,04,92,612.00	6	RECOVERY IN W / BACK ACCOUNT			1,62,450.00
53,90,91,573.13		TOTAL			56,16,90,429.42

For & on behalf of The Satara Sahakari Bank Ltd.

sd/-
D. B. Wangde
Chairmansd/-
S. B. Shete
Vice Chairmansd/-
J. M. Hotkar
Directorsd/-
V. S. Haldankar
CEOsd/-
U. M. Ranjane
Asst. General Manager

SCHEDULES

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
SCHEDULE 1 : SHARE CAPITAL		
Authorised Capital :	35,00,00,000.00	35,00,00,000.00
"(I) Authorised Capital 7000000 Shares of Rs 50/- each "		
"(ii) Subscribed Capital 5776874 Shares of Rs 50/- each "		
"(iii) Amount called up On 5776874 Shares at Rs50/- each "		
Individual	24,56,79,000.00	24,56,73,000.00
Co-op Institutions	45,21,200.00	45,21,200.00
Others	3,86,43,500.00	3,86,43,500.00
Total Share Capital	28,88,43,700.00	28,88,37,700.00
SCHEDULE 2 : RESERVE FUND & OTHER RESERVES		
Statutory Reserve Fund	16,76,06,280.40	16,76,05,080.40
Building Fund	2,72,00,000.00	2,72,00,000.00
Divident Equalisation Fund	-	2,92,45,911.00
Charity Fund	26,28,500.00	26,28,500.00
Platinum Jubilee Fund	25,00,000.00	25,00,000.00
Provision for Standard Assets	2,50,00,000.00	2,50,00,000.00
Bad & Doubtful Debts Reserve	55,00,00,000.00	68,75,00,000.00
Benevolent Fund	45,67,090.00	45,67,090.00
Investment Fluctuation Fund	35,90,000.00	2,35,90,000.00
General Reserve Fund	3,98,78,750.96	92,67,764.54
Housing Projects Reserve	27,85,748.00	27,85,748.00
Investment Depr.Reserve	10,15,000.00	10,15,000.00
Revaluation Reserve	16,88,56,213.00	18,76,18,015.00
Total Reserve Fund and Other Reserves	99,56,27,582.36	1,17,05,23,108.94
SCHEDULE 3 : DEPOSIT & OTHER ACCOUNTS		
Fixed Deposits		
From Individuals	2,12,51,90,388.75	2,29,95,63,644.76
From Other Societies	26,70,36,768.68	39,29,45,481.25
From others	15,66,04,009.76	19,63,56,592.40
	2,54,88,31,167.19	2,88,88,65,718.41

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
Savings Bank Deposits		
From Individuals	1,39,15,70,540.80	1,48,73,17,438.90
From other Societies	4,95,30,807.11	5,01,14,074.17
From others	5,84,39,131.82	7,82,23,778.15
	1,49,95,40,479.73	1,61,56,55,291.22
Current Deposits		
From Individuals	3,25,24,138.37	4,26,41,542.48
From other Societies	70,07,301.77	63,47,849.51
From others	25,50,56,442.31	27,81,06,958.51
	29,45,87,882.45	32,70,96,350.50
Total of Deposits	4,34,29,59,529.37	4,83,16,17,360.13
SCHEDULE 4 : OTHER LIABILITIES		
Payorders Payable	10,37,448.00	8,17,698.00
Stale Payorders	1,12,846.00	7,94,200.00
Audit Fees Payable	16,53,750.00	23,81,665.00
Provision for Int. Payable on Matured FD's	25,35,712.00	24,58,794.00
Provision for Misappropriation of Funds	21,48,842.00	21,48,842.00
Other Provisions & Liabilities	2,92,91,672.19	2,60,63,712.56
Provision for Income Tax (AY 2024-25)	12,000.00	12,000.00
Total other Liabilities	3,67,92,270.19	3,46,76,911.56
SCHEDULE 5 : PROFIT & LOSS ACCOUNT :		
Profit B/F.	(39,01,43,893.63)	(43,90,99,948.81)
Profit as per Last B/S.	-	-
	(39,01,43,893.63)	(43,90,99,948.81)
Less : Appropriation		
Reserve Fund	-	-
General Reserve	-	-
Building Fund	-	-
Investment Fluctation fund	-	-
Balance C/F.	(39,01,43,893.63)	(43,90,99,948.81)
Add: Profit for the year brought from Profit & Loss A/C.	11,70,62,703.96	4,89,56,055.18
Profit and Loss Account	(27,30,81,189.67)	(39,01,43,893.63)
SCHEDULE 6: BANK BALANCES WITH OTHER BANKS		
Reserve Bank / State / Central Co operative Bank		
Reserve Bank of India	13,82,61,799.37	17,76,88,645.73
MSC Bank	5,71,80,147.22	70,81,474.62
MDCC Bank Current Account	54,74,495.05	44,87,926.39
MDCC Bank OD Account	-	32,84,304.61
Satara DCC Bank	5,09,647.00	2,99,824.00
	20,14,26,088.64	19,28,42,175.35

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
Other Banks		
State Bank of India	1,87,36,415.79	39,52,522.79
Bank of Baroda	30,07,515.00	5,73,282.00
ICICI Bank Ltd.	3,09,64,623.00	12,51,84,523.00
Axis Bank	-	(1,21,817.01)
IDBI Bank	16,90,32,606.65	3,90,35,380.40
Saraswat Co op Bank Ltd	1,52,95,554.89	1,74,77,390.38
RBL Bank Ltd	19,06,743.89	5,13,097.75
Yes Bank	3,89,29,714.01	4,05,19,065.68
AU Small Finance Bank Ltd	10,000.00	10,000.00
Bandhan Bank Ltd	5,30,26,126.00	7,55,26,126.00
Total Bank Balances with other Banks	33,09,09,299.23	30,26,69,570.99
Total	53,23,35,387.87	49,55,11,746.34
SCHEDULE 7: INVESTMENTS		
In Central and State Government Securities		
Central Govt. Securities	63,32,09,493.00	63,33,08,310.00
State Govt. Securities	64,04,99,547.00	44,30,92,805.00
Treasury Bill	19,21,31,000.00	-
(Market Value Rs.1,47,47,27,467.95)	1,46,58,40,040.00	1,07,64,01,115.00
Shares in Co operative Institutions		
Shares of Co-op societies	8,68,250.00	8,68,250.00
(Market Value Rs.868250)	8,68,250.00	8,68,250.00
Other Investments		
Fixed Deposits with State & District Co- Op Banks	34,63,34,000.00	30,97,84,000.00
Fixed Deposits with other Banks	5,25,00,000.00	25,00,000.00
(Market Value Rs.39,88,34,000.00)	39,88,34,000.00	31,22,84,000.00
Total Investments	1,86,55,42,290.00	1,38,95,53,365.00
SCHEDULE 8: ADVANCES		
Short Term Loans:		
Secured Loans	1,32,99,61,547.43	1,69,11,86,949.13
Unsecured Loans	77,93,064.60	87,20,621.93
(of which Overdue - Rs.35,34,05,051.82)		
(of which NPA - Rs.34,88,74,197.86)		
	1,33,77,54,612.03	1,69,99,07,571.06
Medium Term Loans:		
Secured Loans	3,34,40,549.19	-
Unsecured Loans	3,12,61,873.00	9,55,71,141.49
(of which Overdue - Rs.99,20,819.64)		
(of which NPA - Rs.1,25,46,625.58)		
	6,47,02,422.19	9,55,71,141.49

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
Long Term Loans:		
Secured Loans	1,27,33,03,288.41	1,85,54,72,652.90
Unsecured Loans	-	3,78,90,113.37
(of which Overdue - Rs.10,95,17,004.35)		
(of which NPA - Rs.25,83,18,799.88)		
	1,27,33,03,288.41	1,89,33,62,766.27
Total Loans and Advances	2,67,57,60,322.63	3,68,88,41,478.82
SCHEDULE 9: INTEREST RECEIVABLE		
On Advances (LNFDR/LNNSC)	21,06,234.00	22,40,809.00
On NPA Advances	56,36,27,078.30	47,90,65,370.99
On Investments (Including FD interest)	2,75,13,716.44	1,92,49,194.44
Total Interest Receivable	59,32,47,028.74	50,05,55,374.43
SCHEDULE 10: PROPERTY PLANT & EQUIPMENTS		
Premises		
Opening W.D.V	19,32,60,775.00	30,62,43,250.00
Add: Purchased during the Year	-	-
Add: Revaluation Reserve	-	-
Less: Revaluation Reserve Reversed	-	9,15,09,054.00
Less: Revaluation Reserve Depreciation	1,87,61,802.00	2,08,46,444.00
Less: Depreciation	5,64,276.00	6,26,977.00
	17,39,34,697.00	19,32,60,775.00
Machinery		
Opening W.D.V	78,76,646.50	90,90,994.50
Add: Purchased during the Year	10,000.00	2,53,606.00
Less: Sold/w.off	-	77,959.00
Less: Depreciation	11,82,261.00	13,89,995.00
	67,04,385.50	78,76,646.50
Furniture & Fixture		
Opening W.D.V	4,07,02,300.00	4,44,07,118.00
Add: Purchased during the Year	-	8,18,586.00
Less: Sold/w.off	-	912.00
Less: Depreciation	40,70,233.00	45,22,492.00
	3,66,32,067.00	4,07,02,300.00
Motor Vehicle		
Opening W.D.V	15,77,016.00	18,55,313.00
Add: Purchased during the Year	-	-
Less: Sold/w.off	-	-
Less: Depreciation	2,36,553.00	2,78,297.00
	13,40,463.00	15,77,016.00

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
Computers & Software		
Opening W.D.V	93,199.00	9,82,459.00
Add: Purchased during the Year	2,00,000.00	-
Less: Sold/w.off	-	-
Less: Depreciation	1,42,813.00	8,89,260.00
	1,50,386.00	93,199.00
Total Fixed Assets	21,87,61,998.50	24,35,09,936.50
SCHEDULE 11: OTHER ASSETS		
Prepaid Expenses	5,23,153.00	10,79,682.00
Prepaid Insurance Premium	2,72,621.00	3,37,911.00
Stock of Printing & Stationery	11,96,912.34	18,67,140.49
Deffered Tax Asset	5,90,26,682.44	5,94,99,404.44
Telephone Deposits	2,04,315.00	2,04,315.00
Electric Deposits	3,97,052.00	4,26,755.00
BMC Deposits	-	48,220.00
Deposits for Premises	50,77,204.00	50,92,204.00
Shetkari Sahakari Sangh - Deposit	40,000.00	40,000.00
PAN Card Security Deposit	10,000.00	10,000.00
IMPS Bill Payment Security Deposit	1,50,000.00	1,50,000.00
Other Receivable	21,48,842.00	21,48,842.00
IGST Receivable	14,94,152.35	13,83,326.64
CGST Receivable	73,83,949.36	61,77,393.47
SGST Receivable	73,83,799.80	61,77,393.47
PAN Card Coupon Stock	1,603.86	3,855.71
NFS ACQUIRER Receivable	10,24,600.00	6,35,900.00
Receivable from NPCI	1,30,112.93	1,26,178.38
IMPS -PULL Beneficiary A/c	(3,87,192.62)	3,006.00
Cersai Advance A/c	19,756.00	19,756.00
HDFC Life Insurance Co.Advance A/c	2,00,000.00	2,00,000.00
UPI Pull A/c - Beneficiary / Inward	60,96,434.46	71,00,442.74
NACH Deposit for Collateral	5,00,000.00	5,00,000.00
Advance Account	-	1,08,937.00
RBI RTGS/NEFT Inward A/c	1,62,666.00	-
Leave Encashment Claim Receivable	(3,087.65)	21,10,046.00
Adhesive Stamp Stock	-	800.00
TDS On Commission AY 2024-25	234.00	234.00
DEAF Receivable	21,695.00	95,311.00
TDS on sale of Properties AY 2024-25	1,50,000.00	1,50,000.00
Photocopier Machine Deposit	12,000.00	12,000.00
NPA Penal Charges Receivable	1,56,04,928.00	-
PA Penal Charges Receivable	2,42,669.00	-
Total Other Assets	10,90,85,102.27	9,57,09,054.34

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
SCHEDULE 12: INTEREST PAID ON DEPOSITS		
Interest on Saving Deposits	4,39,24,688.13	4,80,55,623.08
Interest on Compulsory SB. Deposit	89,753.00	1,11,193.00
Interest on RIS	2,27,559.00	1,56,667.00
Interest on Fixed Deposits	17,20,51,081.00	21,32,25,472.00
Interest on Recurring deposit	61,51,049.93	67,66,878.95
Interest on Daily Deposit	62,083.00	1,73,951.00
Interest on Pension Scheme	90,633.00	1,23,506.00
Interest on Lakhpathi Thev Yojana	5,67,524.70	7,15,783.72
Interest on Kishor Bachat Yojana	1,28,780.00	1,48,267.62
Interest on Mangalmurti Thev Yojana	3,876.00	-
Interest on Dhanvarsha Deposit Scheme	21,221.00	8,628.00
Interest on Hirak Mohostav Deposit Scheme	95,489.00	33,525.00
Interest on Current A/c	1,749.37	5,056.55
Total Interest paid on Deposits	22,34,15,487.13	26,95,24,551.92
SCHEDULE 13: SALARIES ALLOWANCES, PROVIDENT FUND AND EX-GRATIA		
Salary & Provident Fund	10,71,69,616.00	11,80,07,735.00
Labour Welfare Fund Expense	2,772.00	11,480.00
Recovery Allowance	25,200.00	57,740.00
Gratuity	-	40,473.00
Staff Welfare Expenses	10,72,424.00	10,64,368.00
Total Salaries, Prov Fund - Ex Gratia	10,82,70,012.00	11,91,81,796.00
SCHEDULE 14: BOM MEETING & TRAVELLING ALLOWANCE		
BOM MEETING & TRAVELLING ALLOWANCE	64,000.00	52,000.00
Total Directors and Board Allowances	64,000.00	52,000.00
SCHEDULE 15: RENT, TAXES, INSURANCE AND LIGHTING		
Rent & Taxes	20,34,141.00	21,29,708.75
Deposit Insurance Premium Exp.	57,25,067.00	71,56,488.00
Insurance Premium Charges	9,74,641.00	13,61,712.00
Locker rent	7,000.00	6,000.00
Branch Premises Rent	1,24,82,628.00	1,26,18,607.00
License Fees	52,895.60	35,408.00
Electricity Charges	30,42,836.25	29,10,294.00
GST Paid	45,84,132.50	46,35,248.24
Interest Paid on TDS	-	34,780.00
Total Rent, Taxes, Insurance and Lighting	2,89,03,341.35	3,08,88,245.99

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
SCHEDULE 16: POSTAGE, TELEGRAM & TELEPHONE		
Postage & Telegram Expenses	59,380.50	83,430.42
Telephone Charges	14,99,436.07	14,92,788.77
	15,58,816.57	15,76,219.19
SCHEDULE 17: LEGAL & PROFESSIONAL CHARGES		
Legal Fees	609715.03	576117.85
Consultancy Charges	713500.00	1376181.00
Total Legal & Professional Charges	13,23,215.03	19,52,298.85
SCHEDULE 18: AUDITORS FEES		
Internal Audit Fees	12,60,001.00	26,65,000.00
Statutory Audit Fees	8,00,000.00	11,00,000.00
Information System Audit Fees	2,95,000.00	2,00,000.00
DATA Migration Audit Fees	2,75,000.00	-
Total Auditors Fees	26,30,001.00	39,65,000.00
SCHEDULE 19: DEPRECIATION		
Depreciation On Premises	5,64,276.00	6,26,977.00
Depreciation Motor Vehicle	2,36,553.00	2,78,297.00
Depreciation On Machinery	11,82,261.00	13,89,995.00
Depreciation On Furniture & Fixtures	40,70,233.00	45,22,492.00
Depreciation On Computers	1,42,813.00	8,89,260.00
Total Depreciation	61,96,136.00	77,07,021.00
SCHEDULE 20:		
STATIONERY, PRINTING & ADVERTISEMENT		
Printing & Stationary Expenses	19,72,973.81	20,15,160.47
Advertisement	44,320.00	58,752.00
Total Stationery, Printing & Advertisement	20,17,293.81	20,73,912.47
SCHEDULE 21: OTHER EXPENDITURES		
Travelling & Conveyance Expenses	4,99,483.00	7,60,961.00
Subscription	1,35,368.00	1,71,764.00
Court Fee & Stamp Expenses	4,020.00	5,840.00
Computer Programme & Development Exp.	89,65,543.64	79,32,298.66
Motor Jeep Expenses	7,05,841.64	9,46,460.40
Training Expenses	57,524.00	53,500.00
Commission on Daily Deposit Scheme	1,97,307.00	6,95,915.91
Miscellaneous Expenses	19,69,292.17	17,00,370.70
CTS Service Charges	2,11,359.50	6,14,140.55
Programme Expenses	19,800.00	17,000.00
Clearing Courier Charges	4,09,683.86	4,75,343.06
Security Guard Charges	52,38,676.58	58,13,438.50

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
Cash Remittance Charges	590.00	-
NFS Charges	15,44,767.56	15,47,646.34
Remitter P2A Approved Fee	12,448.70	15,164.95
Remitter U3 Approved Fee	-	2,39,602.07
Beneficiary U3 Approved Fee	2,17,204.99	-
Digital Payment Services Charges	7,14,066.58	1,40,496.33
Statutory Penalty	2,00,000.00	-
NPA Unrealised Expenses	1,21,180.00	6,97,588.74
Total Other Expenditures	2,12,24,157.22	2,18,27,531.21
SCHEDULE 22: INTEREST AND DISCOUNT		
Interest on Employees Loan	20,33,230.00	27,53,287.00
Interest on Overdrafts	2,02,31,796.00	2,83,51,243.26
Interest on Cash Credit	11,20,02,980.28	13,01,29,648.65
Interest on Gold Loans	-	4,52,174.00
Interest on Surety Loan	55,43,959.32	1,11,50,851.68
Interest on Machinery Loan	22,40,822.00	30,28,156.00
Interest on Housing Loan	4,18,98,759.21	4,98,33,106.86
Interest on Loan against Land & Building	7,11,49,401.24	8,66,81,740.82
Interest on Loan against FDR	75,73,108.00	1,03,66,700.00
Interest on Annasaheb Patil AMVM Loan	5,49,001.00	10,44,414.00
Interest on Vehicle Loan	1,96,19,606.50	3,30,21,008.24
Interest on Staff Loans	35,36,647.00	49,60,033.69
Interest on NSC Loan	13,909.00	15,337.00
Interest on Stock Loan	-	1,47,910.00
Total Interest & Discount	28,63,93,219.55	36,19,35,611.20
SCHEDULE 23: INTEREST ON INVESTMENT		
Interest On Investment with Govt. Securities	8,19,67,896.50	7,56,69,280.10
Int. Received on FDR with other Banks	2,39,66,320.00	3,52,32,505.00
Total Interest on Investment	10,59,34,216.50	11,09,01,785.10
SCHEDULE 24: COMMISSION, EXCHANGE AND BROKERAGE		
Bank Comission	38,29,708.71	45,64,196.40
Pan Agency Comission	6,248.15	7,493.64
PMJBY & PMSBY Comission	4,939.00	5,958.00
POS Comission	43,128.17	1,83,444.84
Total Commission, Exchange & Brokerage	38,84,024.03	47,61,092.88

PARTICULARS	Current Year 31.03.2025 RS.	Previous Year 31.03.2024 RS.
SCHEDULE 25: OTHER INCOME		
Locker Rent	11,93,886.66	12,11,057.60
Service Charges	33,06,128.90	9,60,182.96
Miscellaneous Receipts	25,81,424.36	28,57,189.47
NFS Comission	2,27,356.42	4,59,447.03
POS Machine Rent Received	2,750.00	10,550.00
Total Other Income	73,11,546.34	54,98,427.06
SCHEDULE 26: PROVISIONS WRITTEN BACK		
Bad & Doubtful Debts Reserve	9,46,05,530.60	-
BDDR write off	4,28,94,469.40	3,51,36,539.89
Statutory Audit Fee	2,87,173.00	3,21,393.00
CTS Cheque Processing Charges	17,500.00	333.00
Axis Bank Charges Provision	2,00,000.00	-
Investment Fluctuation Fund Reserve	2,00,00,000.00	-
Total Provisions Written Back	15,80,04,673.00	3,54,58,265.89

THE SATARA SAHAKARI BANK LTD ; MUMBAI.
Cash Flow Statement for the year ended 31st March, 2025

Particulars	(Rupees in Lacs)	
	Current Year	Previous Year
CASH FLOW FROM OPERATING ACTIVITIES		
Net Profit/(Loss) as per Profit & Loss Account	1,175.34	489.56
ADD: Adjustments for:		
a) Depreciation	61.96	77.07
b) Provision for Taxes/ Deferred Tax	-	0.52
c) Bad & Doubtful Debt Reserve Written back (net)	(1,375.00)	(328.22)
d) Investment Flactuation Reserve Written back	(200.00)	-
e) Unamortised Premium Written Off	1.72	1.57
f) Bad Debts Written off	428.94	-
g) Provision for Cyber Fraud	-	93.90
h) Loss on Sale of Fixed Asset	-	0.56
	92.97	334.97
LESS: Adjustments for:		
a) Profit on Sale of Government Securities	-	-
b) Provisions Written Back - Income tax	-	-
c) Provisions Investment Depreciation Written Back	-	-
	92.97	334.97
Adjustments for:		
(Increase) / Decrease in Investments	(4,796.36)	7,012.44
Increase / (Decrease) in Deposits	(4,886.58)	(14,566.23)
Increase / (Decrease) in Borrowings	-	(4,144.12)
(Increase) / Decrease in Loans and Advances	9,701.87	11,854.07
Increase / (Decrease) in Interest Payable	25.31	(606.30)
(Increase) / Decrease in Interest Receivable	(81.30)	250.55
Increase / (Decrease) in Reserves	13.66	3.21
Increase / (Decrease) in Other Liabilities	21.15	16.48
(Increase) / Decrease in Other Assets	(133.76)	(18.52)
(Increase) / Decrease in Branch Adjustment	0.21	0.88
Net Cash Generated from Operating activity before tax	(42.84)	137.42
Less: Income Tax Paid / (Refund)	-	(1.50)
Net Cash Generated from Operating activity after tax	(42.84)	138.92
CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES		
(Increase) / Decrease in Fixed Assets	(2.10)	(10.49)
Net Cash generated from Investing Activities	(2.10)	(10.49)
CASH FROM FINANCING ACTIVITY		
Increase/(Decrease) in Share Capital(net)	0.06	(1.74)
Net Cash generated from Financing Activities	0.06	(1.74)
Net Increase in Cash and Cash Equivalents (A+B+C)	(44.88)	126.71
Cash and Cash Equivalents at the begining of the year	6,047.81	5,921.09
Cash and Cash Equivalents at the end of the year	6,002.94	6,047.81
Cash and Cash Equivalents Comprises of :		
Cash	674.87	1,057.94
Balance With RBI and Other Banks	5,323.35	4,989.87
(excluding fixed deposits maturing beyond 3 months)		
Money at call and short notice	-	-
	5,998.22	6,047.81

Note : Cash Flow is prepared according to the indirect method prescribed in AS-3

As per our report of even date attached herewith

For M G Kale & Co

Partner

Chartered Accountants

Firm Reg. No. 104579W

Date : 18.06.2025 | Place : Mumbai

(CA Manoj Kale)

Partner

Statutory Auditor

M. No. 043464

For & on behalf of The Satara Sahakari Bank Limited

D.B.Wangde

Chairman

S.B.Shete

Vice-Chairman

J.M.Hotkar

Director

V.S. Haldankar

CEO

U.M. Ranjane

Asst. General Manager

Significant Accounting Policies and Notes forming part of Balance Sheet as at 31st March, 2025 and Profit and Loss Account for the year ended on that date.

I. BACKGROUND

The Satara Sahakari Bank Limited, Mumbai (SSBL) was incorporated in 1960 and has completed its 65 years of providing wide range of Banking & Financial Services. It also carries Treasury operations dealing in approved securities. The bank is registered with RBI vide registration no.29737 dated 15.11.1971.

II. SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES

1. Basis of Preparation

The financial statements have been prepared in accordance with requirements prescribed under the Third Schedule of the Banking Regulation Act, 1949 as applicable to cooperative banks, under the historical cost convention as a going concern on accrual basis of accounting, unless otherwise stated. The accounting policies of the Bank used in the preparation of these financial statements conform to generally accepted accounting principles in India, statutory requirements prescribed under the Banking Regulation Act, 1949, and the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960, circulars and guidelines issued by the Reserve Bank of India ('RBI') from time to time, and the Accounting Standards (AS) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) to the extent applicable and practices generally prevalent in co operative banks in India.

2. Use of Estimates

The preparation of the financial statements, in conformity with generally accepted accounting principles, requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets and liabilities, revenues and expenses and disclosure of contingent liabilities at the date of the financial statements. Actual results could differ from those estimates. Management believes that the estimates used in the preparation of the financial statements are prudent and reasonable. Any revisions to the accounting estimates are recognized prospectively.

3. Revenue Recognition

Income and Expenditure are accounted on accrual basis except as stated below:

- i) Income from Non Performing Advances is recognized on realization as per the prudential norms prescribed by RBI.
- ii) Interest on Fixed Income Securities is recognized on accrual basis in case it is serviced regularly.
- iii) Income from Dividend, Commission, Exchange, others and Locker Rent are recognized as income on receipt basis.

4. Advances

- i) Advances are classified into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets in accordance with the guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time.
- ii) Provision on Advances categorized under Sub-standard, Doubtful and Loss Assets is made in accordance with the guidelines issued by the Reserve Bank of India. In addition, a general provision has been made on all standard assets as per RBI circular no. DOR.No.STR.REC.64/21.04.048/2021-22 dated November 01, 2021.
- iii) The overdue interest in respect of advances classified as Non-Performing Assets is provided separately under "Overdue Interest Reserve" as per the directives issued by the RBI.

5. Investments

- i) The Bank has categorized the investments in accordance with the RBI guidelines applicable to Urban Co-operative Banks. Accordingly, classification of investments for the purpose of valuation is done under the following categories:
 - (i) Held to Maturity
 - (ii) Available for Sale
 - (iii) Held for Trading
- ii) The entire Investment Portfolio for the purpose of disclosure in the balance sheet has been categorized into:
 - (i) Government Securities
 - (ii) Other Approved Securities
 - (iii) Shares in Co. op. Institutions
 - (iv) PSU Bonds and Bonds issued by All India Financial Institutions
 - (v) Certificate of Deposits & Others.
- iii) Investments are valued as per the directives issued by the Reserve Bank of India from time to time and in line with the methodology suggested by Financial Benchmarks India Private Limited (FBIL).
- iv) Investments classified under "Held to Maturity" category have been valued at acquisition cost. Premium, if any, on such investments is amortized over residual life of particular investment.

- v) Investments under “Available for Sale” category have been marked to market as per RBI directives. While net depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.
- vi) Investment under “Held for Trading” category have been marked to market on the basis of guidelines issued by RBI. While net depreciation, if any, under each classification has been provided for, net appreciation, if any, has been ignored.
- vii) Broken period interest in respect of investment purchased is treated as an item of expenditure under the Profit and Loss account.
- viii) Treasury bills & Certificate of Deposits under all the classifications have been valued at carrying cost.
- ix) The shares of Co-operative Societies held by the Bank in respect of ownership premises have been carried at acquisition cost.

6. Property Plant & Equipment and Depreciation

- i) Fixed Assets are stated at their written down value. Cost includes incidental expenses incurred on acquisition of assets.
- ii) Fixed Assets (except computers) are depreciated on written down value method at the rates prescribed in the Income Tax Rule, 1961. Computers are depreciated on straight line method basis at 33.33% as per RBI guidelines, but it is not taken on pro-rata basis.
- iii) Depreciation on fixed assets purchased during the year is charged for the full year, if the assets are purchased and retained for 180 days or more, otherwise it is charged at 50 % of the normal rate.
- iv) Depreciation is not charged on fixed assets sold during the year.
- v) Depreciation revalued portion is charged to revaluation reserve.

7. Retirement Benefits to Employees

- i) Bank has a separate trust named as “Satara Sahakari Bank Ltd. Gratuity Scheme” As per the actuarial valuation, defined Benefit Obligation as at 31.03.2025 is of Rs.613.92 Lakhs whereas the fair value of plan assets funds balance as at 31.03.2025 is of Rs.618.91 Lakhs. Since the fair value of plan assets fund balance is more than the required fund amount, no provision for gratuity has been made during the current financial year. The Fund account is maintained with ICICI Prudential Life Insurance Co. Ltd.
- ii) Bank has a separate insurance policy under “HDFC Group Traditional Plan” As per the actuarial valuation, the defined Benefit Obligation for privilege and sick leave encashment is of Rs.271.07 Lakhs as at 31.03.2025 whereas the fund balance as at 31.03.2025 is of Rs.500.53 Lakhs. Since the fund balance is more than the required fund amount, no provision for privilege and sick leave encashment has been made during the current financial year.
- iii) Bank's contribution to provident fund is accounted for on basis of contribution to the Employees Provident Fund Scheme, 1952.

8. Taxation

Income Tax expenses comprise of Current Tax and Deferred Tax.

Current Tax is provided for in accordance with the applicable provisions of the Income Tax Act, 1961 and Rules framed there under.

Deferred Tax is recognized on account of timing difference between the book profits and the taxable profits. The tax effect of timing differences between the book profits and taxable profits measured using the tax rates and tax laws that have been enacted or substantially enacted at the Balance Sheet date are reflected through Deferred Tax Asset (DTA) /Deferred Tax Liability (DTL).

9. Recovery in Non Performing Advances

Recovery in Non Performing Advances is appropriated as per details below:

- First towards unrecovered expenses
- Then towards Interest unrealized
- Balance towards principal outstanding

Recovery in write off accounts is recognised as income in profit and loss account.

10. Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets

A provision is recognized when the bank has a present obligation as a result of past event where it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to its present value and are determined based on best estimate required to settle the obligation at the Balance Sheet date. These are reviewed at each Balance Sheet date and adjusted to reflect the current best estimates.

A disclosure of Contingent Liability is made when there is:

- A possible obligation arising from a past event, the existence of which will be confirmed by occurrence or non-occurrence of one or more uncertain future events not within the control of the Bank; or
- A present obligation arising from a past event which is not recognized as it is not probable that an outflow of resources will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of the obligation cannot be made.
- Where there is a possibility or likelihood of outflow of funds, necessary provisions have been made as per the RBI guidelines, to meet such contingencies.
- Contingent Assets are not recognized in the financial statements. However, Contingent Assets are assessed continually.

III. NOTES ON ACCOUNTS

- All the Branches and Head Office are having Core Banking Software and all the books of accounts are balanced with General Ledger Balance Book.
- Matured Term Deposits amounting to Rs.580.71 Lakhs (Previous Year Rs.769.96 Lakhs) have been included in term deposits.

3. Segment Reporting

The entire operations of Bank are one composite banking business not liable to different risks & rewards, consequently in the opinion of the Bank, Accounting Standard 17 on Segment Reporting is not applicable to Bank.

4. Related Party Disclosure

The Bank is a Co-operative Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act 1960 and there are no related parties requiring disclosure as per Accounting Standard 18 issued by The Institute of Chartered Accountants of India other than one Key Management Personnel, viz. Mr. Vinod Sadashiv Haldankar, Chief Executive Officer of Bank. However, in terms of RBI circular dated 29th March 2003, he being single party under the category, no further details are needed to be disclosed, out of prudence the details are given herewith.

5. Revaluation of Assets

The Bank has not revalued its premises during the current year. During the past year bank had revalued its premises by Rs. 1876.18 Lakhs.

6. Impairment of Assets

The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets and as such no provision under Accounting Standard 28 on Impairment of Assets (AS-28) issued by the ICAI is required.

7. Prior Period Items:-

There are no items of material significance in the prior period requiring disclosure.

8. Leases:-

The bank has cancelable operating leases and the disclosures under AS 19 on Leases issued by The Institute of Chartered Accountants of India is as under:

PARTICULARS	(Rs. in Lacs)	
	31.03.2025	31.03.2024
Future Lease Rental Payable as at the end of the year	405.75	490.57
-Not later than one year	132.22	124.92
-Later than one year and not later than five years	273.53	356.65
-Later than 5 years	0.00	9.00
Total of minimum lease payments recognized in the profit and loss account for the year	124.83	126.19
Total of future minimum sub-lease payment expected to be received under non cancelable sub lease.	-	-
Sub lease payments recognized in the Profit and Loss Account for the year.	-	-

9. Accounting for Taxes on Income:-

The bank has accounted for Income Tax in compliance with AS-22. Accordingly, Deferred Tax Assets and Deferred Tax Liabilities are recognized. The application of Deferred Tax has resulted in a net debit of Rs. 4.73 lakhs to the Profit and Loss account for the year ended 31st March 2025 and the Deferred Tax Asset (net) of Rs.590.27 lakhs have been shown in "Other Assets".

The major components of deferred tax asset (DTA) & deferred tax liability (DTL) are as under:-

(Rs. in Lacs)

PARTICULARS	As on 31.03.2025	Reversed	For the year	As on 31.03.2024
Deferred Tax Asset (DTA)				
Provision for BDDR	576.22	-	-	576.22
Depreciation on Fixed Assets	14.05	4.73	-	18.78
Total DTA	590.27	4.73	0.00	595.00
Deferred Tax Liability (DTL)				
DTL	-	-	-	-
Total DTL	-	-	-	-
Net DTA / (DTL)	590.27	4.73	0.00	595.00

10. Contingent Liabilities:-

(i) Contingent Liabilities on account of Bank Guarantees, Letters of Credit, Forward Contracts and Bills under Import LCs are as follows:

(Rs. in Lacs)

PARTICULARS	31.03.2025	31.03.2024
Bank Guarantees	0.13	17.41
Closing Balance of Amount Transferred to DEAF	181.03	110.04
Total	181.16	127.45

(ii) Contingent liability – DEAF

(Rs. in Lacs)

PARTICULARS	31.03.2025	31.03.2024
Opening balance of amounts transferred to DEAF	110.04	104.80
Add: Amounts transferred to DEAF during year*	71.89	5.24
Less: Amounts reimbursed by DEAF towards claims	0.90	0.00
Closing Balance of amounts transferred to DEAF	181.03	110.04

*In terms of RBI Circular related to the Depositors Education and Awareness Fund (DEAF) scheme, during the year the bank has transferred credit balances which have not been in operation for 10 years or more.

(iii) As per the policy, where there is a possibility or likelihood of outflow of funds, necessary provisions have been made as per the RBI guidelines, to meet such contingencies.

11. Provision for Bad and Doubtful Debts:-

The break –up of the provision for Bad and Doubtful Debts is as follows:-

(Rs. in Lacs)

PARTICULARS	31.03.2025	31.03.2024
Opening Balance of Bad and Doubtful Debts Reserve	6875.00	6848.63
Add : During Current Year	0.00	26.37
Less : Excess Provision Reversed	946.06	0.00
Less : Amount Written off	428.94	0.00
Closing Balance of Bad and Doubtful Debts Reserve	5500.00	6875.00

12. Write offs

During the year the banks has written off a principal amount of Rs. 428.94 Lakhs towards bad debts which is identified by the management as irrecoverable, approved by the board of directors and certified by statutory auditors. The said amount as fully provided for and accordingly and equivalent amount has been written back from the bad and doubtful debt reserve. The bank has also written off unrealized interest thereon of Rs.521.76 Lakhs from overdue interest reserve.

13. The bank has not purchased or sold any non banking asset during the year.

14. Restructured Advances

As per RBI Circular No. DOR.No.BP.BC/4/21.04.048/2020-21 dated August 6, 2020 i.e. “Micro, Small and Medium Enterprises (MSME) Sector – Restructuring of Advances”, the Bank has not restructured borrower accounts as on 31.03.2025.

15. Earnings per share:

(Rs. in Lacs)

PARTICULARS	2024-25	2023-24
Net Profit/(Loss) after Income tax	1170.63	489.56
Weighted Average number of shares*	57.77	57.77
Nominal Value of shares (Rs.)	50.00	50.00
EPS (Rs.)	20.26	8.47

*Monthly Weighted average number of shares

16. Accounting of Goods and Services Tax (GST):

Accounting of Goods and Services Tax Goods and Services Tax (GST) has been implemented with effect from 1st July, 2017. GST collected is accounted in GST Payable Account. Expenses are shown net off eligible Input Tax Credit (ITC). The ITC on expenses which is not allowable to be set off as per GST law, is expensed out. In case of fixed assets, eligible ITC of GST paid to vendor is utilised against the amount of GST collected from the customers and disallowed portion of ITC is added back to the value of asset i.e. the same is capitalised. Income and expenses on which GST is applicable are accounted for net off GST.

17. During the year the Bank has transferred an amount of Rs. NIL (P.Y Rs. NIL) being profit on sale of Investment held in HTM category, to IFR through appropriation.

18. Bank has borrowed of Rs. NIL Lakhs (Previous Year Rs. NIL Lakhs) in OD facility.

19. Reserve Bank of India has imposed restrictions since 2022, under Supervisory Action Framework (SAF) containing certain prohibitions and advises. Bank has been advised to stop donations / payment of dividend, sanction of fresh advances (except loans against fixed deposits/NSCs. KVPs/Insurance Policies), capital expenditure without prior approval of RBI, not to offer interest rate on deposit higher than SBI, curtail expenses, stop fresh borrowing, not to expand size of balance sheet, not to expand total deposits. Bank has submitted board approved plan for reducing Net NPA below 6% to RBI and increase CRAR to 11% or above. Board has been reviewing progress on monthly basis.

20. The Management implemented New CBS operating and accounting software from 23.02.2024. Post Migration audit by M/s. Batliboi and Purohit (Chartered Accountants) is in progress and as per their preliminary report there are no material discrepancy is observed. The closure report is received during the year.

21. Related Party:

“As per Accounting Standard on Related Party Disclosure” (AS 18) issued by the institute of Chartered Accountant of India, the related parties of the Bank are as follows:-

Sr.No.	Name	Designation	Category Representing
1	Shri.Dnyaneshwar Bapusaheb Wangde	Chairman	General Category
2	Shri.Sanjay Baburao Shete	Vice-Chairman	General Category
3	Shri.Shamrao Ramchandra Pisal	Director	General Category
4	Shri.Shamrao Khashaba More	Director	General Category
5	Shri.Uttam Antu Salunkhe	Director	General Category
6	Shri.Prashant Narendra Gunjalkar	Director	General Category
7	Shri.Sampat Ananda Shewale	Director	General Category
8	Shri.Surendra Ashok Shete	Director	General Category
9	Shri.Jayasing Malharrao Hotkar	Director	Schedule Caste
10	Shri.Raghunath Shankar Gurav	Director	Other Backward Class
11	Shri.Goraksh Vitthalrao Pargaonkar	Director	Bhatkya Jamati
12	Smt.Damayanti Baban Achare	Director	Mahila Reserve
13	Adv.Mrs.Bharati Ravikant Patil	Director	Mahila Reserve
14	Shri.Vinod Sadashiv Haldankar	Chief Executive Officer	

Information as on 31.03.2025 regarding Loans & Advances given to Directors, their Relatives & Companies/Firms where they are involved.

Sr. No.	Branch Name	Name Of the Directors/ Administrator/CEO/ Relative	Relation to the Directors/ Top Management if Loan given to relatives	Types of Loan	Sanction Amount	(Rs. In Lakhs)	
						Amount Outstanding (In Lakhs)	Overdue
1	2	3	4	5	6	7	8
1	Ghatkopar	Mrs. Seema Sampat Shewale	Wife of Hon. Director Mr. Sampat Ananda Shewale	Loan Against FD	52.00	47.50	0.00
2	Vashi	Mr. Raghunath Shankar Gurav	Hon. Director	Loan Against FD	2.70	2.70	0.00
3	Chembur	Smt. Pratibha Narendra Gunjalkar	Mother of Hon. Director Mr.Prashant Narendra Gunjalkar	Loan Against FD	8.44	8.39	0.00
4	Chembur	Smt. Pratibha Narendra Gunjalkar	Mother of Hon. Director Mr.Prashant Narendra Gunjalkar	Loan Against FD	8.62	8.56	0.00
5	Kalwa(W) Thane	Mr. Uttam Antu Salunkhe	Hon. Director	Loan Against FD	13.10	13.10	0.00
6	Kalwa(W) Thane	Mrs.Alka Uttam Salunkhe	Wife of Hon. Director Mr. Uttam Antu Salunkhe	Loan Against FD	2.50	2.50	0.00
7	Kalwa(W) Thane	Mr. Saurabh Uttam Salukhe	Son of Hon. Director Mr. Uttam Antu Salunkhe	Loan Against FD	1.35	1.35	0.00
Total					88.71	84.10	0.00

22. Previous year's figures have been regrouped /rearranged wherever necessary to conform to the presentation of accounts of the current year.

IV. DISCLOSURE AS PER RBI MASTER DIRECTION DOR. ACC. REC. NO. 45 / 21.04.018 / 2021 - 22 DATED 30.08.2021 (UPDATED AS ON 15.11.2021)

1. Regulatory Capital:

a) Composition of Regulatory Capital:

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	2024-25	2023-24
i)	Paid up share capital and reserves (net of deductions, if any)	2902.90	1276.95
ii)	Other Tier 1 capital	0.00	0.00
iii)	Tier 1 capital (i + ii)	2902.90	1276.95
iv)	Tier 2 capital	294.04	638.79
v)	Total capital (Tier 1 + Tier 2)	3196.94	1915.74
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	20650.84	32230.85
vii)	Paid-up share capital and reserves as percentage of RWAs	14.06%	3.96%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	14.06%	3.96%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	1.42%	1.98%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	15.48%	5.94%
xi)	Amount of paid-up equity capital raised during the year	0.06	(1.73)
xii)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which		
	a) Perpetual Cumulative Preference Shares		
	b) Redeemable Non-Cumulative Preference Shares	0	0

Note on increase in CRAR: Bank had made recovery in various NPA accounts. Hence, BDDR provision for these accounts have been written back, resulting high increase in other income and recovery of interest Income. In addition certain NPA (Loss) Accounts have been written off in the current year. This lead to decrease of Loans & Advances portfolio and Risk Weighted Assets. Overall Capital Fund increased Year on Year, resulting in high rise of Capital to Risk Assets Ratio (CRAR) in the current year. The minimum required Capital to Risk Assets Ratio (CRAR) as per RBI circular as on 31.03.2025 is 11%.

Draw down from Reserves:

Investment Fluctuation Reserve reversed by Rs. 200.00 Lakhs (Previous Year Rs. 235.90 Lakhs)

2. Asset Liability Management:

a) Maturity Pattern of Certain Items of Assets and Liabilities:

As at 31st March, 2025

(Rs. in Lakhs)

	1 to 14 days	15 to 28 days	29 days to 3 months	Over 3 months and up to 6 months	Over 6 months and up to 1 year	Over 1 year and up to 3 years	Over 3 years and up to 5 years	Over 5 years	Total
Deposits	3142.06	506.19	2594.11	4186.29	7033.20	25573.58	134.92	259.25	43429.60
Advances	846.65	487.47	823.83	3380.64	3936.71	2942.72	2980.37	11359.23	26757.60
Investments	0.50	25.00	2364.31	2187.77	1723.48	1565.24	2612.92	8167.53	18646.74
Borrowings	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency assets	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency liabilities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

Note: The computation of buckets is prepared on estimated basis. The bank is advice to develop the report in the software used.

As at 31st March, 2024

(Rs. in Lakhs)

	1 to 14 days	15 to 28 days	29 days to 3 months	Over 3 months and up to 6 months	Over 6 months and up to 1 year	Over 1 year and up to 3 years	Over 3 years and up to 5 years	Over 5 years	Total
Deposits	3433.26	617.44	2444.37	3447.79	7521.25	30383.75	154.15	314.16	48316.17
Advances	2336.73	471.32	994.25	2423.29	4914.24	4600.02	6294.07	14854.50	36888.42
Investments	8.63	30.00	4.75	1528.91	1559.18	1556.67	1103.79	8103.59	13895.52
Borrowings	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency assets	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Foreign Currency liabilities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

3. Investments:

(Other than Fixed Deposits)

a) Composition of investment portfolio:

As at 31st March, 2025

(Rs. in Lakhs)

	Investments in India						Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	
Held to Maturity							
Gross	14190.22	0.00	8.68	0.00	0.00	0.00	14198.90
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less : Amortization	1.72	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1.72
Net	14188.50	0.00	8.68	0.00	0.00	0.00	14197.18
Available for Sale							
Gross	469.90	0.00	0.00	0.00	0.00	0.00	469.90
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	469.90	0.00	0.00	0.00	0.00	0.00	469.90
Held for Trading							
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total Investments	14660.12	0.00	8.68	0.00	0.00	0.00	14668.80
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Amortisation	1.72	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1.72
Net	14658.40	0.00	8.68	0.00	0.00	0.00	14667.08

As at 31st March, 2024

(Rs. in Lakhs)

	Investments in India						Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	
Held to Maturity							
Gross	10765.58	0.00	8.68	0.00	0.00	0.00	10774.26
Less: Provision for non-performing investments (NPI)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Amortisation	1.57	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1.57
Net	10764.01	0.00	8.68	0.00	0.00	0.00	10772.69
Available for Sale							
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Held for Trading							
Gross	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Net	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total Investments	10765.58	0.00	8.68	0.00	0.00	0.00	10774.26
Less: Provision for non-performing investments	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Provision for depreciation and NPI	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Less: Amortisation	1.57	0.00	0.00	0.00	0.00	0.00	1.57
Net	10764.01	0.00	8.68	0.00	0.00	0.00	10772.69

b) Movement of provision for depreciation and Investment Fluctuation Reserve:

(Rs. in Lakhs)

Particulars	2024 – 25	2023 – 24
i. Movement of provisions held towards depreciation on investments		
a. Opening balance	10.15	10.15
b. Add: Provisions made during the year	0.00	0.00
c. Less: Write off/write back of excess provisions during the year	0.00	0.00
d. Closing balance	10.15	10.15
ii. Movement of Investment Fluctuation Reserve		
a. Opening balance	235.90	235.90
b. Add: Amount transferred during the year	0.00	0.00
c. Less: Drawdown	200.00	0.00
d. Closing balance	35.90	235.90
iii. Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	7.64%	00.00%

c) Non-SLR Investment Portfolio:

i) Non-performing Non-SLR Investments: Nil

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	2024-25	2023-24
a)	Opening Balance	0.00	0.00
b)	Additions during the year	0.00	0.00
c)	Reduction during the year	0.00	0.00
d)	Closing balance	0.00	0.00
e)	Total Provision held	0.00	0.00

ii) Issuer composition of Non-SLR Investments: Nil

d) Repo transactions (in face value terms) 2024-25: Nil

Repo transactions (in face value terms) 2023-24: Nil

4. Asset Quality:
a) Classification of advances and provisions held:

	(Rs. in Lakhs)									
	Standard		Non-Performing				Total Non-Performing Advances		Total	
	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024
Gross Standard Advances and NPAs										
Opening Balance	28151.64	40184.68								
Add: Additions during the year										
Less: Reductions during the year										
Closing balance	20560.21	28151.64								
Reductions in Gross NPAs due to:										
i) Upgradation										
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)										
iii) Prudential Write-offs										
Provisions (Excluding Floating Provisions)										
Opening balance of provisions held										
Add :- Fresh provisions made during the year										
Less :- Excess provisions reversed										
Less :- Write-off loans provisions										
Less :- Excess BDDR During the year										
Provisions held during the year										
Closing balance of BDDR Provisions										
Net NPAs										
Opening Balance										
Movement during the year										
Closing Balance										

Ratio (In Percentage)	F.Y. 2024-25	F.Y. 2023-24
Gross NPA to Gross Advances	23.16%	23.68%
Net NPA to Net Advances	4.31%	6.20%
Provision Coverage Ratio	85.05%	78.69%

a) Sector-wise Advances and Gross NPA: (Rs. in Lakhs)

Sr. No.	Sector	As on 31.03.2025			As on 31.03.2024		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	Priority Sector						
a)	Agriculture and allied activities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	8152.69	1884.41	23.11	17233.90	1856.68	10.77
c)	Services	5823.51	258.17	4.43	2447.40	756.56	30.91
d)	Personal loans	268.24	88.18	32.87	0.00	0.00	0.00
e)	Others	3686.19	255.13	6.92	4908.36	365.01	7.44
	Subtotal (i)	17930.63	2485.89	13.86	24589.66	2978.25	49.12
ii)	Non-priority Sector						
a)	Agriculture and allied activities	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b)	Industry	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
c)	Services	4832.08	3322.44	68.76	0.00	0.00	0.00
d)	Personal loans	433.33	8.99	2.07	0.00	0.00	0.00
e)	Real Estate	1085.52	0.00	0.00	1506.98	0.00	0.00
f)	Others	2476.04	380.07	15.35	10791.77	5758.52	53.36
	Sub-total (ii)	8826.97	3711.50	42.05	12298.75	5758.52	53.36
	Total (i + ii)	26757.60	6197.39	55.91	36888.41	8736.77	102.48

b) **Overseas Assets, NPAs and revenue:** Bank does not have overseas assets, NPA and Revenue during previous year and current year.

c) **Details of accounts subjected to restructuring:** Nil

d) **Disclosure of transfer of loan exposure:** Nil

e) **Fraud accounts:**

(Rs. in Lakhs)

	March 31, 2025	March 31, 2024
Number of frauds reported	0	0
Amount involved in fraud*	0.00	0.00
Amount charged to Profit and Loss Account (FY 2023-24)	0.00	93.90
Amount Unamortized	0.00	0.00

f) **Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress:** Nil

5. Exposures:

a. **Exposure to real estate sector :**

(Rs. in Lakhs)

Category	March 31, 2025	March 31, 2024
(i) Direct exposure		
a) Residential Mortgages (of which housing loans eligible for inclusion in priority sector advances)	4135.64	5227.32
b) Commercial Real Estate	1085.52	1506.98
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –	0.00	0.00
i. Residential	0.00	0.00
i. Commercial Real Estate	0.00	0.00
ii. Indirect Exposure	0.00	0.00
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies	0.00	0.00
Total Exposure to Real Estate Sector	5221.16	6734.30

j. **Exposure to Capital Market:** Bank does not have any exposure in current as well as in previous year.

k. **Risk category - wise country exposure:** Bank has no exposure to country risk in both, current as well as previous year.

I. Unsecured Advances:

		(Rs. in Lakhs)	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	
Total unsecured advances of the bank	2789.94	2951.72	
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0.00	0.00	
Estimated value of such intangible securities	0.00	0.00	

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs:

a. Concentration of Deposits:

		(Rs. in Lakhs)	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	
Total deposits of the twenty largest depositors	3888.02	4918.76	
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	8.95%	10.18%	

b. Concentration of Advances:

		(Rs. in Lakhs)	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	
Total advances to the twenty largest borrowers	8416.81	9495.17	
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	31.46%	25.74%	

c. Concentration of Exposures:

		(Rs. in Lakhs)	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	
Total exposure to the twenty largest borrowers/customers	8416.81	6097.72	
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	31.46%	16.53%	

d. Concentration of NPAs:

		(Rs. in Lakhs)	
Particulars	March 31, 2025	March 31, 2024	
Total to the top twenty NPA accounts	5204.83	6011.00	
Percentage of the twenty largest NPA accounts to total Gross NPAs	83.98%	68.80%	

7. Derivatives: Bank does not have transaction in derivatives in the current and previous financial years.

8. Transfer to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

		(Rs. in Lakhs)	
Sr.	Particulars	March 31, 2025	March 31, 2024
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	110.04	104.80
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	71.89	5.24
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.90	0.00
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	181.03	110.04

9. Disclosure of Complaints:

a. Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman

		(Rs. in Lakhs)	
Sr.	Particulars	March 31, 2025	March 31, 2024
	Complaints received by the bank from its customers		
1	Number of complaints pending at beginning of the year	0.00	0.00
2	Number of complaints received during the year	2.00	0.00
3	Number of complaints disposed during the year	2.00	0.00
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	0.00	0.00
4	Number of complaints pending at the end of the year	0.00	0.00

10. Disclosure of Penalties Imposed by Reserve Bank of India:

		(Rs. in Lakhs)	
Sr.	Particulars	2024-2025	2023-2024
1	non-adherence to refund of share capital norms	0.00	2.00

Note: The RBI imposed the penalty in the financial Year 2023-24 however, the same is paid and accounted for in the financial year 2024-25.

11. Other Disclosures:

a. Business ratios:

Sr.	Particular	March 31, 2025	March 31, 2024
i)	Interest Income as a percentage to Working Funds	6.74%	6.73%
ii)	Non-interest income as a percentage to Working Funds	2.17%	0.15%
iii)	Cost of Deposits	4.95%	4.94%
iv)	Net Interest Margin	2.66%	2.66%
v)	Operating Profit as a percentage to Working Funds	0.04%	0.70%
vi)	Return on Assets	2.01%	0.70%
vii)	Business (deposits plus advances) per employee (Rs. Lakhs)	447.05	507.17
viii)	Profit per employee (Rs. Lakhs)	7.46	2.91

b. Provisions and Contingencies:

(Rs. in Lakhs)

Provision debited to Profit and Loss Account	March 31, 2025	March 31, 2024
Provisions for NPI	0.00	0.00
Provision towards NPA*(After netting off the Write off amount)	0.00	26.36
Provision made towards Income tax	0.00	0.12
Other Provisions and Contingencies (with details)	0.00	0.00
Special Reserve u/s 36(1)(viii) of Income Tax Act,1961	0.00	0.00
Provision for Restructured Accounts	0.00	0.00
Deferred Tax	4.73	0.40
Provision of Balances parked	0.00	0.00
Provision of Interest on Interest	0.00	0.00
Provision & Contingencies (Fraud)	0.00	93.90
Provision for Investment Depreciation Reserve	0.00	0.00
Provision for Investment Fluctuation Reserve	0.00	0.00

c. Payment of DICGC Insurance Premium:

(Rs. in Lakhs)

Sr.	Particulars	March 31, 2025	March 31, 2024
i)	Payment of DICGC Insurance Premium	57.25	71.56
ii)	Arrears in payment of DICGC premium	-	-

As per our Report of even date attached
For M G KALE & CO
Chartered Accountants
FR No. 104579W

CA Manoj Kale
Partner
Statutory Auditors
Membership No. 043464

For and behalf of the Board of Directors

(D B. Wangde)
Chairman

(S B. Shete)
Vice Chairman

(J M. Hotkar)
Director

(V S. Haldankar)
Chief Executive
Officer

(U M. Ranjane)
Asst. General
Manager

Place : Mumbai

Date : 18.06.2025



सन २०२५-२०२६ चे अंदाजपत्रक

अ. क्र.	खर्च तपशील	सन २०२४-२०२५ चा अंदाजे खर्च	सन २०२४-२०२५ चा प्रत्यक्ष खर्च	सन २०२५-२०२६ चा अंदाजे खर्च	उत्पन्न तपशील	सन २०२४-२०२५ चे अंदाजे उत्पन्न	सन २०२४-२०२५ चे प्रत्यक्ष उत्पन्न	सन २०२५-२०२६ चे अंदाजे उत्पन्न
१	वेवी व कर्जावरील व्याज	२१,००,००,०००.००	२२,३४,१७,१५१.०८	२६,००,००,०००.००	व्याज व वटाव	४३,००,००,०००.००	३९,२३,२७,४३६.०५	४७,५०,००,०००.००
२	पगार व भत्ते, प्रा. फंड व बोनस	१२,५०,००,०००.००	१०,८२,७०,०१२.००	१२,५०,००,०००.००	इतर जमा	६,००,००,०००.००	१६,९३,६२,९९३.३७	७,५०,००,०००.००
३	संचालक सभा बैठक व दैनिक भत्ता	२,००,०००.००	६४,०००.००	५,००,०००.००	तोटा	०.००	०.००	०.००
४	भाडे, कर, वीज	३,२०,००,०००.००	२,८९,०३,३४१.३५	३,२५,००,०००.००				
५	पुरवठा व इन्शुरन्स	३०,००,०००.००	१३,२३,२१५.०३	२०,००,०००.००				
६	कायदा व सल्लागार फी	१८,००,०००.००	१५,५८,८१६.५७	१८,००,०००.००				
७	टपाल व टेलिफोन	४०,००,०००.००	२६,३०,००१.००	४०,००,०००.००				
८	ऑडीट फी	१,६०,००,०००.००	१,१६,१०,०१९.००	१,३०,००,०००.००				
९	घसारा आणि अमोरटायझेशन	२५,००,०००.००	२०,१७,२९३.८१	२२,००,०००.००				
१०	छपाई स्टेशनरी व जाहिरात	२,५०,००,०००.००	२,१४,६६,६८४.२२	२,२०,००,०००.००				
११	इतर खर्च	०.००	४,२८,९४,४६९.४०	२,२०,००,०००.००				
१२	अन्य तरतूदी	०.००	४,७२,७२२.००	०.००				
१३	कर तरतूद	७,०५,००,०००.००	११,७०,६२,७०३.९६	६,५०,००,०००.००				
	निव्वळ नफा							
	एकूण	४९,००,००,०००.००	५६,१६,९०,४२९.४२	५५,००,००,०००.००	एकूण	४९,००,००,०००.००	५६,१६,९०,४२९.४२	५५,००,००,०००.००

*** अनुत्पादित कर्जे आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीचा तक्ता ***
(एन.पी.ए.)

दिनांक ३१.०३.२०२५ अखेर (रूपये लाखात)

एकूण येणे कर्जे : रु. २६७५७.६०

अ.क्र.	येणे कर्जाचे वर्गीकरण	एकूण खाती	एकूण येणे रक्कम	तरतुद	तरतुदीची रक्कम
अ	उत्तम कर्जे	१८०१	२०५६०.२१	०.४०% व १%	८८.७६
ब	१) साधारण कर्जे	३६	२०५.३४	१०%	२०.५४
	२) संशयित कर्जे				
	अ) १ वर्षाच्या आतील				
	सुरक्षित	०९	५३९.७४	२०%	१०७.९५
	असुरक्षित	१६	२५.०९	१००%	२५.०९
	ब) १ ते ३ वर्षातील				
	सुरक्षित	१०	४४२.३४	३०%	१३२.७०
	असुरक्षित	२६	८४७.९२	१००%	८४७.९२
	क) ३ वर्षावरील				
	सुरक्षित	२२	२७२५.९८	१००%	२७२५.९८
	असुरक्षित	२९	११०९.१६	१००%	११०९.१६
	३) बुडीत कर्जे	०३	३०१.८२	१००%	३०१.८२
	एकूण (ब)	१५१	६१९७.३९		५२७१.१६
	एकूण (अ+ब)	१९५२	२६७५७.६०		५३५९.९२

टीप :

१) अहवालसाली अनुत्पादित कर्जासाठी रु. ५२७१.१६ लाख इतकी तरतूद करणे आवश्यक होती परंतु बँकेने रु. ५५००.०० लाख इतकी तरतूद केली आहे. म्हणजेच बँकेने अनुत्पादित कर्जासाठी रु. २२८.८४ लाख इतकी जादा तरतूद केली आहे.

२) उत्तम कर्जासाठी रु. ८८.७६ लाख इतकी तरतूद आवश्यक होती. परंतु बँकेने रु. २५०.०० लाख इतकी तरतूद केली आहे. म्हणजेच बँकेने उत्तम कर्जासाठी रु. १६१.२४ लाख इतकी जादा तरतूद केली आहे.

व्यवस्थापन मंडळ (Board of Management)

अ. क्र.	सदस्यांचे नांव	पद
१	श्री. माधव जगन्नाथ प्रभूणे	अध्यक्ष
२	अॅड. सौ. भारती रविकांत पाटील	सदस्या
३	श्री. रघुनाथ शंकर गुरव	सदस्य
४	श्री. किशोर जगूभाई मारू	सदस्य
५	अॅड. श्री. दिलीप विठोबा झोरे	सदस्य

ठेवीवरील नवीन व्याजदर (दिनांक २२ मे २०२५ पासून) (द.सा.द.शे.)

ठेवीचा प्रकार	ग्राहकांसाठी प्रचलित व्याजदर	६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व रु. १५ लाख व त्यापेक्षा जास्त रक्कमेची स्वतंत्र मुदत ठेव ठेवल्यास
अ) बचत ठेव खाते	२.७५%	
ब) दैनंदिन ठेव खाते	२.५०%	
मुदत ठेवी		
७ दिवस ते ४५ दिवस	३.३०%	३.८०%
४६ दिवस ते १७९ दिवस	५.३०%	५.८०%
१८० दिवस ते २१० दिवस	६.०५%	६.५५%
२११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी	६.३०%	६.८०%
१ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी	६.५०%	७.००%
२ वर्ष ते ३ वर्षापेक्षा कमी	६.७०%	७.२०%
३ वर्ष ते ५ वर्षापेक्षा कमी	६.५५%	७.०५%
५ वर्ष ते १० वर्षांपर्यंत	६.३०%	६.८०%

बँकेचे कर्ज

गृह खरेदी कर्ज, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन तारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, मुदत ठेव पावती तारण कर्ज, एन.एस.सी./के.व्ही.पी. तारण कर्ज, व्यावसायिक कर्ज व मशिनरी तारण कर्ज.

बँकेच्या सुविधा

कोअर बँकिंग, सेफ डिपॉझीट लॉकर्स सुविधा, रु. ५ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण, ए.टी.एम. सेवा, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. सुविधा, नेट बँकिंग (View Only), एस.एम.एस. ची सुविधा, पॅन कार्ड सुविधा, पॉस मशिन सुविधा, मोबाईल बँकिंग, आवर्त (Recurring) ठेव योजना, किशोर बचत योजना, सातारा बँक पेन्शन योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना



SS Bank
The Satara Sahakari Bank Ltd.
दि सातारा सहकारी बँक लि.

नोंदणीकृत कार्यालय : भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला,
नायगांव वडाळा रोड, वडाळा, मुंबई ४०० ०३१.

दूरध्वनी : २४१२ ४७४३ / २४१४ ६३७१ / २४१४ ६४७८ / २४१३ ९७०७ / २४१८ ०४१७

• Email : info@satarabank.net • Website : www.satarabank.net

शाखा कार्यालये

मांडवी शाखा :

नैनकृपा प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि., २ रा मजला,
११८/१२२, काझी सैय्यद स्ट्रीट, मांडवी, मुंबई-४०० ००३
दूरध्वनी : २३४२ ०७२५ / २३४४ ४१२१ / २३४३ २९९५

घाटकोपर शाखा :

पुरुषोत्तम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., १ ला मजला, प्लॉट क्र. ६५,
संत नरशी मेहता मार्ग, न्यु मानेकलाल इस्टेट, घाटकोपर (प.),
मुंबई-४०० ०८६. दूरध्वनी : २५११ ३१३६ / २५१४ २३५१

मुलुंड शाखा :

१०१-ए, १ ला मजला, विकास पॅराडाईज शॉपिंग प्रिमायसेस
को-ऑप. सो. लि., ३०१/३०२, एल.बी.एस.मार्ग, मुलुंड (प.),
मुंबई-४०० ०८०. दूरध्वनी : २५६० ३१४५ / २५६० ८२५२

वाशी शाखा :

जी-५, सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींग, फळ व भाजीपाला मार्केट,
वाशी तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०३
दूरध्वनी : २७८४ १८३० / २७८४ ४३४०

चेंबूर शाखा :

मिलेनियम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., शॉप नं. १,
तळमजला, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०० ०७१.
दूरध्वनी : २५२० ७६०३ / २५२० ७६१४

कळवा (प.) ठाणे शाखा :

रूपाली बिल्डींग, १ ला मजला, कळवा नाका, शिवाजी चौक,
कळवा (प.), ठाणे-४०० ६०५.
दूरध्वनी : २५४१ ५०८१

नवीन पनवेल शाखा :

कल्पतरू कॉम्प्लेक्स को-ऑप. हौ. सोसा. लि., पहिला मजला,
प्लॉट क्र. ५१, सेक्टर ९, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (प.),
जि. रायगड-४१० २०६. दूरध्वनी : २७४६ ६१४४

बदलापूर शाखा :

देवधर मार्केट, बी १०१/१०२, पहिला मजला, बदलापूर
रेल्वे स्टेशनसमोर, बदलापूर (प.), जि. ठाणे-४२१ ५०३.
दूरध्वनी : ०२५१-२६७९९८९

चिंचवड शाखा :

राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, शॉप नं. एफ १-एफ २, सेक्टर २०,
प्लॉट नं. एलसी १, साने चौक, चिखली रोड, चिंचवड,
पुणे-४११ ०१९. दूरध्वनी : ८९८३८०२०००

घोडपदेव शाखा :

आकाशदिप को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., २५१,
रामभाऊ भोगले मार्ग, घोडपदेव, मुंबई-४०० ०१०.
दूरध्वनी : २३७७ ६९१९ / २३७९ ०९५६

कुंभारवाडा शाखा :

साबु सिद्दीक बिल्डींग (जरीवाला बिल्डींग), १ ला मजला, रूम नं. ३४/३५,
सी.एस.नं. ७५७ गिरगांव विभाग, १ ली खेतवाडी लेन, अलंकार सिनेमाच्या पुढे,
एस.व्ही.पी. रोड, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी : २३८६ ०१४८/२३८७ ७१२५

मालवणी शाखा :

पारस अपार्टमेंट को-ऑप. हौ. सोसा. लि., सवेरा
सिनेमाच्या मागे, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०० ०९५.
दूरध्वनी : २८८२ ७३८८ / २८८० ६५९६

कांदिवली शाखा :

बिल्डींग नं. ए-७, शॉप नं. ५९ व ६०, सराफ चौधरी नगर,
ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (प.), मुंबई-४०० १०१.
दूरध्वनी : २८५४ ९८४७ / २८५४ ७१७३

विक्रोळी शाखा :

वूडन बाॅक्सेस मॅन्युफॅक्चरिंग को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट, कैलाश
कॉम्प्लेक्स, ई विंग, बिल्डींग नं. १, गाळा नं. २८, वीर सावरकर
रोड, विक्रोळी (प.), मुंबई-४०० ०७९. दूरध्वनी : २५१७ ५३३५

डोंबिवली शाखा :

श्री वसंत को-ऑप. हौ. सोसा. लि., १ ला मजला,
शॉप नं. १०१, घनश्याम गुप्ते रोड, डोंबिवली (प.),
जि. ठाणे-४२१ २०२. दूरध्वनी : ०२५१-२४८१४७६

खारघर शाखा :

निलसिध्दी आर्केड, कृपा को-ऑप. हौसिंग सोसा. लि.,
प्लॉट नं. इ/१ ए, शॉप नं. २, सेक्टर नं. १२, खारघर,
जि. रायगड-४१० २१०. दूरध्वनी : २७७४ ५६१०

सातारा शहर शाखा :

कासट मार्केट, १ ला मजला, पोवई नाका,
रविवार पेठ, सातारा-४१५ ००१.
दूरध्वनी : ०२१६२-२२७७६१

कराड शाखा :

मोरया आर्केड, तळमजला, शॉप नं. ४, ५ व ६,
फायनल प्लॉट नं. ४८२, सीटीएस नं. ७०७, शनिवार पेठ,
तळभाग, कराड-४१५ ११०. दूरध्वनी : ०२१६४-२२३८८४